

सी  
३५

अ०/१९३३

# अस्पृश्य-विचार



श्री. म. माटे, एम. ए.

१० आणे.

मुद्रा ३३

# अस्पृश्य-विचार. ओ | १३३

लेखक

श्रीपाद महादेव माटे, एम. ए.

३३-

प्रकाशक

सदाशिव कृष्णराव शिंदकर,  
सेफेटरी, वाडमय-विहार-मंडळ,  
२४८ सदाशिव पेठ, पुणे.

मुद्रक,

अनंत सखाराम गोखले,  
'विजय' प्रेस, ५७० शनवार पेठ, पुणे.

सन १९२२.

किंमत १० आणे.

## प्रस्तावना.

---

अस्पृश्यांसंबंधानें 'केसरी' पत्रांत मीं जे लेख लिहिले ते, थोडी अदलाबदल करून व भर घालून, पुस्तक रूपानें प्रसिद्ध करीत आहें.

गेलीं चार पांच वर्षे अस्पृश्यांच्या प्रत्यक्ष परिचयानें ल्यांच्या एकंदर स्थितीचे जे अवलोकन करतां आले ल्यावरून सुचलेले हे विचार आहेत. मी जुना शास्त्रीपंडितही नव्हे आणि नवीन पद्धती-चा समाजशास्त्रज्ञही नव्हे. अर्थात् माझ्या लिहिण्यांत विद्रूत्ता कमी. पण येवढे मात्र वाटते कीं, प्रस्तुत विषयाशीं माझी कांहींशी ओळख आहे. तिच्या बळावर अस्पृश्यांचे गान्हाणे समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

विद्वान् लोक आणि राष्ट्रहिताचे साधक यांनी हा निबंध वाचून कांहीं अनुकूल—प्रतिकूल लिहिलें तर या बाबतींत जें कांहीं पुढे कर्तव्य असेल त्याचे स्वरूप जास्त निश्चित व कमी विवाद होईल.

३३६ सदाशिव पेठ,  
पुणे शहर.

श्री. म. माटे.

# अस्पृश्यविचार.

---

गेल्या दोन वर्षांत अस्पृश्यतेच्या प्रश्नाला जोरानें उचल मिळाली आहे. राष्ट्रीय सभेने त्याचा पुरस्कार केल्यामुळेच ही गोष्ट घडून आली हें उघड आहे. सर्व हिंदुस्थानचे लक्ष आपल्या कारभाराकडे हटकून ओढून घेणारी अशी ही संस्था असल्यामुळे तिच्या द्वारा ज्या विषयाचा पुकारा झाला त्याला महत्त्व चढावें हें साहजिक आहे. ज्या भाकरीचा पेंच षट्शास्त्र्यापासून तों महारापर्यंत सर्वानाच पडला आहे त्या भाकरीचा प्रश्न सोडविण्याचें काम राष्ट्रीय सभा करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनसमूहाचा ओढा अर्थातच राजकारणाकडे आहे, आणि त्या राजकारणाचा विचार करीत असतांना त्याच्या यशासाठीं ज्या ज्या इतर गोष्टींचा विचार करणे अवश्य आहेसें दिसेल त्यांचा निदान विचार करण्यास लोक पुष्कळदां मनाच्या विरुद्धसुद्धां कवळ होतील. आजपर्यंत सामाजिक परिषदा काय थोड्या भरल्या ? अस्पृश्यतेसंबंधीं चर्चा, भाषणे, ठराव, निषेध इत्यादि प्रकार त्या सभांतून काय थोडे झाले ? पण त्यांच्याकडे बहुजनसमाजाने फारसे लक्ष दिलें नाहीं. त्यांच्या पसंतीची जी राष्ट्रीय सभा तिनें या प्रश्नाचा प्रामुख्यानें उल्लेख करतांच सगळीकडे एतद्विषयक हालचाल चाढू झाली. असें जरी आहे तरी या हालचालीचे सर्व श्रेय कांग्रेसला अर्पण करणे हें युक्त होणार नाहीं. महात्मा गांधींनीं या विषयासंबंधानें आपल्या भाषणांतून व लेखांतून स्पष्ट व निर्भींद चर्चा केल्यापासून इकडे लोकांचें

लक्ष जास्त वेघले आहे. जो गृहस्थ आपल्याला पसंत व जरुर त्या राजकारणाविषयी इतके बोलतो व करतो तोच अस्पृश्यतेसंबंधानेही सांगू लागला म्हणजे त्याचे म्हणणे खरे आहे असे वाटू लागावे, त्या विषयाला कांहीं जातिवंत व स्वयंभू महत्त्व आहेसे पटावे व निदान स्थानमाहात्म्य म्हणून, सभागैरवासाठीं म्हणून, मुग्ध नापसंतीने ताठरलेली आपली मान बहुजनसमाजाने अलंकारिक रीत्या पसंति दाखविण्यासाठीं डोलवावी हें बरोबर आहे. पसंत असो कीं नसो, कॉग्रेस व गांधी यांनी हा विषय गळीं बांधला हें खरे. आतां तो गळीं उत्तरावयाचा राहिला आहे. एकाद्या मोळ्या थोरल्या लोकप्रिय कंपनीने आपल्या आजपर्यंतच्या तपाचा फायदा घेऊन, अगर भावी यशाकडे व स्वार्थाकडे लक्ष देऊन, साधारणतः अप्रिय मजकुराचे चोपडे प्रसिद्ध केल्याने ल्या चोपड्याला प्रसार, प्रसिद्ध आणि आदर हीं जशीं आपोआपच प्राप्त होतात तसाच कांहींसा प्रकार राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतेच्या केलेल्या पुकाऱ्यांत झालेला आहे. तिच्या बोजामुळे लोकांनी आदरभावाने ऐकले व राजकारण हा जो तिचा पेशा ल्यांत तेढ पडतां उपयोगी नाहीं अशा धोरणाने तिने सदुपदेश केला. महात्मा गांधी यांनी मात्र राजकारणापेक्षांहि आपल्याला उंच वाटणाऱ्या धर्मबुद्धीने प्रेरित होऊन या विषयाला उचल दिली.

पण कॉग्रेसने व गांधींनी हा पुरस्कार करावयाच्या आधीं आमच्या समाजाचे मन काय अगदीं स्वस्थच बसले होते? आमची ग्रचंड लोकसंख्या ही कांहीं कांहीं प्रसंगीं मोठी गैरसोयीची आहे असे वाटू लागते. कारण आपत्तिनिवारणाच्या कामीं एवढा मोठा डोंगर मानमोड करणारा वाटतो. पण तोच लोकसंख्येचा अफाट-पणा उपययोजनेच्या, चितनाच्या आणि अंमलवजावणीच्या कामीं-असंख्य मनांच्या असंख्य ठेवणीमुळे व सामर्थ्यामुळे कायांत सुकरता

उत्पन्न करतो, असो. बहुजनसमाज जरी या बाबतीत उदासीन आणि विरुद्ध असला तरी या अजाणिवेच्या निशेंत समाज निज-लेला असतांना कोणी कोणी विचारसंयर्मी जागे राहिले होते; आणि मधून मधून आपल्या जागेपणाची आणि रात्रीच्या अमलाची खूण ल्यांनी झोंपमोडीबद्दल होणारी अप्रियता संपादूनसुद्धां समाजाला दिली होती. ज्या वेळीं समाज पाहत नाहीं, त्या वेळीं जो पाहतो, तोच पाहतो. अशा पाहणारांची संख्या कमी होती म्हणूनच सामाजिक परिषदेच्या ठरावाकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. पण कमी असो कीं जास्त असो, या लोकांच्या कर्तवगारीमुळे काँग्रेसला हा विषय पत्करावा लागला असें म्हटल्यास ल्यांच्या कर्तवगारीच्या वर्णनापेक्षां आपण कांहीं जास्त केले असें होत नाहीं. समाजानें आपली केलेली हेटाळणी, प्रतिकूल परिस्थितीमुळे वारंवार होणारा कोंडमारा, स्वतःच्या सद्बेतूसंबंधानें उत्पन्न झालेलीं अगर उपस्थित केलेलीं विपरीत मतें या सर्वे गोष्टी मावळून जाऊन, आपल्याला ज्याची अत्यंत आस्था तो विषय सर्वसाधारण जनसमूहाच्यासुद्धां आदरयुक्त विचाराला पात्र झाला हें पाहून आपले सुभाषित आपल्याच अंगीं जीर्ण होईल कीं काय अशी आजपर्यंत भीति बाळगणारा सुधारकवर्ग खरोखर प्रमुदित झाला असेल यांत शंका नाहीं. पुढील राजकारणी अवतरले म्हणजे मागचे मागें पडून, ल्यांनी अडविलेली लोकांच्या मनांतील जागा पुढिलांच्यासाठीं रिकामी व्हावी, नवा सुधारक आला म्हणजे ल्याच्या तेजांत मागला लपावा हा सृष्टीचा क्रमच आहे. पण सामान्य माणसाची दृष्ट जरी याप्रमाणे नित्य नवीन येणाऱ्या फिल्मवर चिकटलेली असली तरी एकाचा वस्तूची वाढ निरीक्षावयास शिकलेल्या जागरूक डोळसाला हें स्पष्ट दिसतें कीं, हा एक तन्हेचा श्रमविभाग चाललेला आहे. एकाचा तत्वाच्या अगर मताच्या पूर्ण उत्कर्षाला शंभर वर्षांचा किंमत पड-

णार असेल, तर जसजसा मतपोष होईल तसतसा पुढाऱ्यांच्या तेज-स्वितेचा उदय दिसू लागतो. पण वास्तविक ते मागल्यांच्या खांद्यावर उभे असत्यामुळेच त्यांच्यापेक्षां उंच दिसतात. ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे पूर्वी ज्या ज्या माणसांनीं या प्रश्नासंबंधाने प्रयत्न केलेले असतील त्यांची योग्यता पुरतेपणीं कळेल व त्यांचा गौरव करण्याची बुद्धि जागी राहील असो, तर या विषयाच्या उचलीला कांप्रेस, गांधी व सुधारक यांनीं जो हातभार लावला त्याविषयीं किंचिन्मात्र उछेख केल्यानंतर परिस्थितीच्या सपाव्याचाही उछेख करणे जखर आहे.

परिस्थितीचा वारा अस्पृश्यांना अनुकूल असा फिरू लागला. जर्मन युद्धापासून हरतज्हेचे बोध मनुष्य—योनीला मिळाले. स्वतच्या हितासाठीच वास्तविक ज्यांनीं युद्धे आरंभिलीं त्यांनीं तीं अनाथांकरतां व दुवळ्यांकरतां आहेत असा गवगवा केला. कारण लोकांची सहानुभूति मिळवून आपलीं मर्मे लपवावयाचीं होतीं. त्या सहानुभूतीच्या वळावर व धडधडीत खोळ्या भुलथापांवर लढाई तर मारली. संकटाच्या प्रसंगीं सर्व सामध्ये एकवटावीं म्हणून नेहमीं असत्याने लडवडलेली जीभ सत्ये व उदात्त तत्वे वोळून लागलीं. सत्याने आणि उदात्त तत्वांनी शरण आलेल्यांना आश्रय देऊन संकटमुक्त केले. पण मदतीला वोलावून आणलेला राजा जसा घरांतच तळ देऊन आपल्याला हवी तशी व्यवस्था करू लागतों त्याप्रमाणे त्यांनीं या मतलबखोरांच्या घरादारांची व वेलविस्ताराची व्यवस्था आपल्याकडे घेतली. स्वतंत्रता, न्याय, स्वयंनिर्णय इत्यादीना लवाडीने घरीं वोलावून आणिले. पण या निष्ठुर तत्वांनीं फसव्या लोकांवर विलक्षण सूड उगविला, त्यांच्या खुद घरीं आणि त्यांनीं वाहेर मांडलेल्या संसारांत आपलाच घुमारा सुख केला. ‘आमच्या राज्यावर सूर्य कधीं मावळत नाही’ या गर्वोक्ति बाधक होतीलसे-

झालें. कारण इतक्या विस्तृत भूपृष्ठावर उदात्त तत्त्वांचा बोलबाला लगोलग सुरु झाला. आतां दो—दो हातांनी ‘दादा, जरा दमाने ध्या’ म्हणावें लागत आहे. कळकाचें कुडण तेंच हयगयखोराचें सरण अशी स्थिती झाली. ही उदात्त तत्त्वांच्या प्रवेशाची आणि प्रसाराची गोष्ट अवध्या मानव्याच्या हिताची झाली. जो तो न्यायाचा उच्चार करूं लागला. आपण कोण आहों हें ध्यानांत भरल्यामुळे जो तो स्वयंनिर्णय करूं लागला. सातासमुद्रापलीकडे माजलेल्या कलीला धर्मदंडाशीं पुनः करकंडून वांधण्यासाठीं व मनुष्ययोनि सुखी करण्यासाठीं पृथ्वीवरील अवध्या लोकांना आप्रहानें आमंत्रणे करणाऱ्यांना मोठा जाच सुरु झाला. “अहो स्वतंत्रतावाले इंग्रज, काढा स्वयंनिर्णय कोठे आहे तो” असें हिंदी लोक म्हणूं लागले. पण कवलाघरावर उमे राहून ‘न्याय न्याय’ म्हणून ओरडणाऱ्या हिंदी प्रजेच्या शद्वांचा प्रतिध्वनि इंग्लंडकडून येण्याच्या आधींच थेट इटनाक महार, पिरा मांग आणि परशा चांभार यांच्या घरांतून उढू लागला; त्यांचीं खोपटीं, रकटीं बोळूं लागलीं आणि अशा रीतीने ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून अस्पृश्यांच्या पथ्यावर पडला.

असो. वरील सर्व लिहिणे जरी मानलें तरी या प्रश्नाच्या उलट-सुलट बाजू पाहणे; राजकारण, धर्मकारण, तारतम्य, देवघ्रेव इ. दृष्टीनीं त्यांचा पूर्ण विचार करणे अवश्य आहे. निरनिराळीं मत-मतांतरे आपल्या गलबल्यासह पुढे आत्यामुळे निवड करणे पुष्कळदांफार कठीण होऊन बसते, व विषयाचा अभ्यास दूर राहून परस्परां-विषयींचे गैरसमज व दुराग्रह मात्र वाढीस लागतात. असें न व्हावें म्हणून पुढील लेख लिहिला आहे. त्यांतील विधानांचा आस्थेवाईक विचार करावा अशी वाचकांना नम्र विनंति आहे.

अस्पृश्यांच्या एकंदर स्थितीचा विचार करून त्यांच्या तक्रारीला एकच नांव वावयाचे म्हटले तर तें अस्पृश्यता हें होय. सुशिक्षित महारांनी आपल्या स्थितीचे ठळक निर्दर्शन स्वतःला ‘बहिष्कृत’ हेंच विशेषण लावून केले आहे. तेव्हां त्याच्या दृष्टीनेहि बहिष्कार अगर अस्पृश्यता हेंच त्याच्या तक्रारीचे मुख्य नांव आहे. जन्मानेच कमी समजले जाणे इत्यादि दुसऱ्या कांहीं वावींत, इतर ब्राह्मणेतरां-ब्रोबरच ब्राह्मणांविरुद्ध भांडावयास लांना एक विस्तृत अधिष्ठान सांपडतेच, पण त्याच्या जोडीला अधिक जिकीरीचे व केवळ त्यांनाच लागू असे ‘अस्पृश्यता’ नांवाचे एक निराळे अधिष्ठान आहे. प्रस्तुत लेखांत या उभयतांविषयांची चर्चा व्हावयाची आहे. पण या स्वतंत्र अधिष्ठानाचेच महत्त्व जास्त आहे हें उघड आहे. अस्पृश्यतेसंबंधीं लिहावयास लागण्याच्यापूर्वी-म्हणजे तिच्यामुळे आपले राजकारण, समाजकारण इत्यादींवर काय काय विपरीत परिणाम होत आहेत, खुद अस्पृश्यांना तिच्यामुळे कसकसे हाल सोसावे लागत आहेत, व शेवटीं तिच्या निवारणासाठीं उपाय-योजना कसकशी करावी इत्यादि गोष्टींचा ऊहापोह करावयाच्या-पूर्वी—अस्पृश्यतेच्या अस्तित्वाविषयीं दोन शब्द लिहिणे जखर आहे. कोणी असे म्हणेल कीं, अस्पृश्यतेच्या अस्तित्वासंबंधीं शंका आहे कोणाला? जी गोष्ट धडधर्दात दिसत आहे ती सिद्ध करण्याची खटपट कशाला? तर अशा वाचकांना इतकेच कल्वावयाचे आहे कीं, आपण स्वतःवरून जग ओळखण्याचे सौजन्य दाखवीत आहां. खेडेगांवांत आणि जुन्या मगरमिठ्या अगदीं गच्च राहिलेल्या शहरच्या भागांत जरा हिंडून पाहावें. विषयाचा प्रस्ताव करून देऊन जुन्याचे अभिमानी वावदूक कसे तडकाफडकी निकाल देत आहेत हें बाजूला उभें राहून ऐकावें म्हणजे वरील खटपट करणे जखर आहेसे वाटूं लागेल. वादविवाद

केला असतांना व कोटिकमाचे कैचींत आपण होऊन उतरलो असतांना एकादी अप्रिय गोष्ट कबूल करण्याची आपत्ति उत्पन्न होण्यासारखी आहे असें दिसत असलें तर वादाला तोंडच लागू नये म्हणून तिचे अस्तित्वच मुळीं नाकबूल करणे हा मोठा हटकून लागू पडणारा डाव असतो; आणि चमत्कार हा की, अगदीं अडाणी माणसाला सुद्धां हा डाव करण्याचे स्थळ कोणते हें तर्काचे विळखे माहीत नसतांना सुद्धां कळते म्हणून अशाच्या सोयीसाठीं ही खटपट पाहिजे, नाहीं तर “ फिर्यादीचा हांडा आम्ही आणलाच नाहीं ” हा वकीलसाहेबांचा कोटिकम निरुत्तर समजला जावयाचा ! सामाजिक बहिष्कार या लोकांना नाहीं म्हणावें तर ते आमच्या आजूवाजूला कोठे दिसत नाहींत हें कसें ? सभागृहांत इतर अप्रबुद्ध श्रोत्यांवरोवर हे कसे ऐकत वसत नाहींत ? नदीच्या पाणवट्यावर व विहिरीबावडीवर शेजारधर्मांत घेतलेला मुसलमान दिसतो, मग हा अस्पृश्य दिसत नाहीं हें कसें ? मंडईमध्ये संत्रीनारिंगे विकावयास लंकडी सिंहासनावर अधिष्ठित झालेला अस्पृश्य अगदींच कसा दिसत नाहीं ? शाळेंतल्या क्रमिक पुस्तकांत जंगुं काय जातीजातींचे वाढमयी संमेलन करण्यासाठीं ‘ यमुनामैना ’ च्या जोडीला ‘ फतिमामरिअम ’ चे धेडे विलगून लिहिलेले दिसतात, त्यांत जाधवाचा दलपतहि असतो, मग महाराचा मुलगा दिसत नाहीं हें कसें ? दक्षिणमहाराष्ट्रांतील एका प्रसिद्ध देवळाच्या सभामंडपाशेजारच्या हौदावर आपला मुसलमानवंधुसुद्धां चुला भरतांना दिसतो; पण महार दहा हातांवर उभा राहतो हें कशाचे लक्षण ? धेड मामलेदार कोणीं ऐकला आहे ? महार सावकाराकडे कर्जे काढावयास कोणी गेला आहे ? त्यांचीं प्रत्यक्ष अद्वैतविचारांनी मिष्ट झालेलीं गीतें द्वैत विसरून कोणी ऐकलीं आहेत ? आणि इतके आहे तरी ‘ अस्पृश्यता आहे कोठे ? ’ असें नकारात्मक उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यांत येतें तें येतेच.

असे प्रश्न विचारले कीं, अहो ! याला कारणे आहेत, असा जवाब लगोलग यावयाचा पण त्यावर प्रत्युत्तर इतकेंच कीं, त्या कारणानाही उत्तरे करतां येण्यासारखीं आहेत, पण प्रस्तुत प्रश्न जो आहे तो हा कीं, अस्पृश्यता अगर बहिष्कार आहे कीं नाहीं ? आणि तो आहे असे वरील प्रश्नांनी सिद्ध होते. दुसरे असे कीं, ' बहिष्कार नाहीं ' असे तुम्ही म्हणून काय होणार ? महार काय म्हणतो ? त्याची जवानी तुमच्या विधानाच्या विरुद्ध आहे. तो म्हणतो कीं, सिनेमाच्या पडद्यावर उठविलेलीं मनुष्याच्या विविध चारित्र्याचीं चित्रे जर्शीं अंधारांत बसून माणसे पाहतात तसे आम्ही दूर उभे राहून तुम्ही लोक काय वांकुल्या करीत असाल त्या अज्ञानानें पहातों यापेक्षां तुमचा आमचा विशेष संबंध काय ? या वावर्तीत त्यांची जवानी थोडी तरी ध्यानांत घेतलीच पाहिजे. एक-दर सामाजिक जिण्यामध्ये आपला हिस्सा किती आहे हें ज्याच्या चांटणीला तो हिस्सा पडलेला असतो त्याच्याइतके चांगले दुसऱ्या कोणाला कवणार ? साहेब म्हणतो, मी तुला स्वराज्याचा मलिदा कितीतरी चारीत आहे. पण भुक्तेने व्याकुळ झालेला देशभक्त म्हणतो, या तुझ्या ' कितीतरी ' मलिद्याने माझें दाढवणहि माखत नाहीं ! तेव्हां स्वराज्याचे हक्क किती मिळाले हें जसें हिंदी देश-भक्ताला विचारून ठरवावें हें युक्त, तसेच हिंदू समाजाच्या संसारांत आपला भाग काय हें महाराला विचारून ठरवावें; म्हणजे चुकीचा संभव कमी. ' मी बहिष्कृत आहे ' असे जर महार म्हणत असेल तर त्याच्या बोलण्यांत सत्यांश आहे हें गृहीत धरावयास हरकत नाहीं. शिवाय या लोकांना बहिष्कार नाहीं असे म्हणणारांना एक वेंचक प्रश्न करतां येण्यासारखा आहे. आपल्या लोकप्रिय पुढाच्यांवर कशी एक वेडगळ आपत्ति हे लोक आणतात पाहा ! अस्पृश्यता जर नसेल तर ' अस्पृश्यता काढलीच पाहिजे ' असे जें

कै. लोकमान्यांनी हडसूनखडसून सांगितले होतें व महात्मा गांधी त्रागा करूनसुद्धां सांगतात याचा अर्थ काय? जें अस्तित्वांतच नाहीं ते काढावयास सांगणे हा शुद्ध वेडगळपणा आहे! आणि असला वेड-गळपणा अशा थोर पुरुषांच्या पदरीं बांधण्याचे धाडस आणण कां करावे? सांगावयाचे तात्पर्य इतकेंच कीं, प्रश्न डावलण्यांत मौज नाहीं. ‘हुं’ म्हटल्यानं जशी आंगठी निघत नाहीं तसें ‘नाहीं’ म्हटल्यानें असलेला प्रश्न नसलेला होत नाहीं. खरा देशभिमान व शूरपणा एकाद्या प्रश्नाकडे अचल टक लावून पाहण्यांत व त्याचे उंचसखल भाग लक्षांत भरले म्हणजे तो निकालांत काढण्यासाठी झटत राहण्यांत आहे हें एकमेकांना सांगण्याची काय जखर आहे? असो. तर या प्रश्नाच्या सोडवणुकीस लागवें इतकेंच सांगावयाचा मतलब आहे.

पण सदर प्रश्नाला प्रवृत्तीनें व संस्कृतीनें जे लोक विनम्रुख असतात ते युक्तिवाद पटला तरी झटण्याची भाषा सुरु झाली कीं, पुनः मान मुरगळून ऊरफाटे होणार ते होणारच व आपली मूळची नापसंति व्यक्त करणार. कांहीं खटपट करावी असें म्हटले कीं “ होतेंच आहे, चाललेंच आहे, हलके हलके काळानुरूप होतेंच आहे ” असें पुढील उत्तर आहे! हें उत्तर मात्र निराशा उत्पन्न करते. काळ इष्ट तो फरक घडवून आणील हें तर खरेंच कारण तुम्ही गप्प वसलांत तरी दुसऱ्याच्या अंगांत संचरून जखर ती घटना तो करील आणि कालाला म्हणजे खटपट करणाऱ्या नैतिक मगदुराला जशी साधेल तशी ती होईल. तुम्हांला पाहिजे तशी होणार नाहीं. एवढ्यासाठीं त्या प्रश्नांत आपलेपणाचा ओलावा उत्पन्न करून घेतला पाहिजे. संबंध हिंदू समाजाचे भवितव्य लक्षांत घेऊन जबाबदारीनें खटपट केली पाहिजे; नाहीं तर त्याच्या म्हणजे, परंपरेनें हिंदी राष्ट्राच्या, चिरफक्या करण्यांत ज्यांचे हित

आहे ते स्वतःच्या वैभवाची जपणूक करण्यांत कर्मशूर असल्यामुळे काल त्यांना वश होऊन जिवंत ठेवील व आम्हांला प्रतिकूल होऊनच ठार मारील !

दुसऱ्याही एका वारीक मुद्याचा जातां जातां विचार करणे जरूर आहे. या अस्पृश्यतेचे स्वरूप आणि तिचे परिणाम लक्षांत घेतले पाहिजेत. निरनिराळ्या शिवता-शिवतींची भेसळ होऊं देतां उपयोगी नाहीं. अस्पृश्येतर लोकांचे परस्पर संबंध पाहतां त्यांच्यांतहि मंद मंद छटा टाकणारी अस्पृश्यता असते असे दिसेल. हे लोक एकमेकांना शिवतात, पण त्यांचे घरगुती आणि वैयक्तिक व्यवहार प्राप्त झाले म्हणजे एकमेकांपासून दूर सरतात. आहाराच्या तीव्र भेदामुळे ही वारीक आणि पातळ स्वरूपाची अस्पृश्यता सर्व म्हणजे अस्पृश्येतर लोकांत आढळून येते. आहारविहाराची शुचिता जों जों जास्त तों तों इतरांपासून अलग राहण्याची प्रवृत्ति जास्त. पण या असल्या अस्पृश्यतेची महाराच्या देहाला चिकटलेल्या अस्पृश्यतेशीं गळुत करतां कामा नये. ही अस्पृश्यता ऐहिक वैभवसंपादनाच्या आड येत नाहीं. मी या ठिकाणीं कर्माच्या वांटणीसंबंधाने बोलत नसून फक्त 'विटाळा' संबंधाने बोलत आहे हें ध्यानांत ठेवावे. तिच्यामुळे कोणाच्या सार्वजनिक चारित्र्याला आळा बसला आहे असे नाहीं. प्रस्तुत ठिकाणीं मात्र माणसांत येण्याचीच चोरी म्हणजे बंदी असा अस्पृश्यतेचा परिणाम झाला आहे. तर अशा या रुदीचा न्हास होणे जरूर आहे. आतां वर एके ठिकाणीं म्हटल्याप्रमाणे या रुदीचा उच्छेद करणे कां जरूर आहे याचा विचार करावयास लागू.

राजकारण हा आपणा सर्वांचा आवडता विषय आहे म्हणून त्याचाच थोडासा विचार प्रथम करावा हें योग्य होईल. पहिली अगदीं ढळढळीत गोष्ट म्हणजे ही कीं, आम्ही जोंपर्यंत त्यांना

स्पर्शयोग्यसुद्धां समजत नाहीं तोंपर्यंत या लोकांत स्वदेशभिमान उत्पन्न होणें अशक्य आहे. अभिमान कशासाठीं वाळगावयाचा? आणि कोणाचा वाळगावयाचा? तुमच्या देशाचा? तुमच्या देशाचा अभिमान म्हणजे काय देशांतल्या दगडमातीचा अभिमान? अभिमान दगडमातीसाठीं वाटेल, पण ती तरी अभिमानास्पद असावी लागते! तिच्यावर आपले प्रतापी पुरुष वावरलेले असावे लागतात. तिच्यावर आपल्या संस्कृतीची पैदास झालेली असावी लागते. ही भूमि माझी आहे या आवेशानें लढतां-लढतां मेलेल्या आपल्या शूरांचे पुतळे मधून मधून तिच्यावर दिसावे लागतात. तिच्यांतील शेतवाडीवर खंडोगणीत गळ्डा मालकीचा म्हणून गोळा करतां आला पाहिजे. परमेश्वरी इच्छेच्या प्रतिकूलतेची हड्ड पायाला लागेपर्यंत तेथें सुखसंपत्ति व वैभव संपदितां यावें. बापाकडून कांहीं वारसा हटकून मिळणार या कल्पनेनें तेथें पिढ्या अनुस्यूत होत असाव्यात. पुत्रपौत्रांना आपली कमाई खास जाऊन पोंचणार या भावनेनें तेथें प्रयत्नवाद बळास लागलेला असावा. त्या ठिकाणीं आपल्या कर्तव्यगारीमुळे घर्रांदारीं समाधानवृत्ति नांदल्यानें खियांचा आपल्या ठिकाणचा प्रेमभाव द्विगुणित होत असावा. तेथें जीव कदरल्यामुळे नव्हे तर इहलोकच्या उपभोगानंतर भूतकाळांत पोहरा टाकण्याची आणि भविष्यकाळांत पतंग उडविण्याची बुद्धि होत असावी. अशी जर दगडमातीची भूमि असेल तर तिचा अभिमान. तुमच्या समाजाचा तरी महाराला कसला अभिमान? त्यानें तुमच्यासाठीं कां झटावें व मरावें? असें कोणतें लागतेपण त्याच्याशीं तुम्हीं राखले आहे कीं, तुम्हांला दंश झाला तर त्याला घेरी यावी आणि तुमच्या अवमानाबदल त्याला संताप चढावा? इतकेहि असून आज जर विचारव्यास गेलांत तर मी तुमचाच आहें असें म्हणावयास तो लाजणार नाहीं! ही त्याची थोरवी आहे पण खरी गोष्ट अशी आहे कीं, तो

अशरण आहे आणि निराश्रित आहे लाथाडलांत तरी ' माईसाहेब मी तुमचाच ' असें तो म्हणणार.

ही स्थिति त्याच्या समाजाच्या दृष्टीनें तर आहेच. पण एकंदर आपल्या भवितव्यतेच्या दृष्टीनेंहि मनांत उतरवून घेण्यासारखीं आहे. आपण राजकारणाविषयीं बोलत आहों. ज्या देशांतील पांचसहा कोटि प्रजांना स्वदेशाभिमानाचीं अवश्य कारणे चांचपूनसुझां सांपडत नाहींत, त्या देशाला आपल्या राजकारणाची चांगलीच खबरदारी ध्यावयास पाहिजे. उद्यां जर दुसरीकडे कोठे मोठी वसाहत करावयास मुबलक जागा मिळाली आणि सर्व सुखसोयी आहेत असें कळलें तर सहखावधि अस्पृश्य देशांतर करतील आणि ' करणार नाहीं ' असें जर कोणी म्हटलें तर तें अशक्य म्हणून, वाकीचे स्वकीय येथे राहणार आणि वर सांगितलेली बाब अशक्य आहे म्हणून. उगाच खरी गोष्ट चोरण्यांत काय मतलव ? पण तो येथलाच आडे, तुम्ही यावयाच्या आधींचा आहे, येथे राहण्याचा त्याचा हक्क आहे, ही त्याची जन्मभूमि आहे; मात्र त्याच्या घरींच कहर झाला आहे, हा कहर वंद करावा. हिंदुस्थानावर प्रेम करावयास सबल कारणे त्याला दिलीं पाहिजेत तर तो परकी सत्तेला आपल्यासारखा विनमुख होईल. राजकारणाच्या यशाला आपल्यांतत्या फुटीर दर्जा चांगल्या भरल्या पाहिजेत. भेदनीतीने राज्य करणे इतरांसारखेच अथवा इतरांपेक्षां आपल्या आंग्रेज बहादुरांना चांगलें साधलें आहे. चिलखताचा सांधा दिसे न दिसेसा असला तरी त्यावर अचूक तीर मारण्यास जो चुकत नाहीं तो उघड उघड भगदडावर न मारील तर मूर्ख ! भेदनीतीच्या खेळाला आरंभ झालेलाच आहे. त्याच्या पदरीं लोभवून टाकणारीं आमिषे फार आहेत. ज्याला पूर्वींचा कांहीं चिकटा असेल तो सहसा फसणार नाहीं. पण नसेल तर केवळ तद्रूपता पावेल. अजून जातिजातींचीं, हिंदूमुसलमानांचीं, भिन्न भिन्न ग्रांतांतील लढवव्या

लोकांचीं, हिमालयाच्या पहाडापलीकडील धटिंगणांचीं व आमचीं भांडणे पिकविण्याचें किती तरी हुक्कम शिळ्हक आहेत पण सग-  
 ब्यांत जोराचा हुक्कम झणजे अस्पृश्यता ! त्याच्यांतून कारकूनही सांपडतील आणि शिपाईहि सांपडतील. या गोष्टी हटकून यशस्वी होतील असे मुळींच झणावयाचे नाहीं. पण आजचे मरण उद्यांवर ढकलण्यास आणि येथील केवळ एतदेशीय राजकारण-  
 क्षेत्रांत धुळा माजविण्यास ही पुरेशी सोय आहे. एखादी प्रचंड सभा पांचपन्नास माणसांना गिळ्डा माजवून सहज उध-  
 वून देतां येते आणि हाता तोंडाला आलेले यश आपल्यां-  
 तील विचक्यामुळे पदरीं पडेनासे होतें हें घ्यानांत पाहिजे. शिवाय दुसरी एक जाचणूक उत्पन्न होण्याचा संभव आहे. राजकीय हक्काची ढकलाढकली होऊं लागली आणि तीहि अस्पृश्यांच्या 'फटकूनच राहीन' या झणण्याच्या वळावर; तर आपले मुसलमान-बंधूहि असे घणूं लागण्याचा संभव आहे कीं, हीं तुमचीं भांडणे आतां आवरतीं ध्या. तर ती शिकवण इतरांकडून येण्याच्या आर्द्धींच आपले घर आपण साफसूफ केलेले वरे. पण हें सगळे अगदीं आजच्या संवंधाने झाले. ही भूमिका फारशी उंच नाहीं. वर सांगि-  
 तलेली देशप्रेमाची गोष्ट मात्र अगदीं भिन्न आहे. हिंदुस्थान स्वतंत्र व्हावयास पाहिजे म्हणून हा प्रश्न निकालांत निघणे जितके जरूर आहे त्याहीपेक्षां तो स्वतंत्र झाल्यावर तसाच राहावा यासाठीं जास्त जरूर आहे. महाराष्ट्रापर्यंत स्वदेशाभिमान सकारण पोंचला म्हणजे कसल्याही शत्रूला भिण्याची आम्हांला जरूरी नाहीं. पण स्वदेशां-  
 तच मानमरातवाने राहावयास सांपडल्यामुळे जरी देशप्रेम वाढूं लागले तरी एकदंदर समाजाशीं एकदिल होणे अवश्य आहे. आणि हा एकदिल वरील समाजाने औदार्य दाखविल्याशिवाय व अर्थात् अस्पृश्यांनी आपल्या सुधारणा झाटाझट करण्याची तल्परता दाख-

विव्याशीवाय होणार नाहीं. पण सुशिक्षित म्हणून, ज्ञानी म्हणून, कर्तवगार म्हणून आणि जबाबदार म्हणून वरील समाजाकडे जास्त काम येणार हें उघड आहे.

अस्पृश्यतेचा सामाजिकदृष्ट्या विचार बहुजनसमाजाला अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे यांत शंका नाहीं. राजकारणाच्या मैदानां-तच आधुनिक थोर पुरुष वावरत असल्यामुळे आणि राजकारणाच्या वेदना प्रत्यां दरघरीं पोंचत असल्यामुळे तोच विषय सर्वतोमुखीं असावा आणि सामान्य जनसमाजालासुद्धां प्रिय वाटावा हें बरोबर आहे. इतकेंच काय, पण त्याच राजकारणाच्या दृष्टीने केलेला अस्पृश्यतेचा विचार समाजाला थोडा तरी पटण्याचा संभव आहे. त्यांत एका अप्रिय त्रयस्थार्थीं झुंज असल्यामुळे ईर्षेचा भर वाटेल ती गोष्ट समाविष्ट करून घेतो. कोणत्याहि संकटाच्या प्रसंगीं विषमभाव बाजूस ठेवावेसे वाटतात, कारण कार्यसिद्धीची निकड लागलेली असते. पण जी गोष्ट लगबग व्हावीं म्हणून केली जाते ती पायाशुद्ध आणि हेतुपुरस्सर केली जाते असें वाटत नाहीं. विषमता घालवावयासाठीं मूळतः केलेला विचार तो नसतो. कांहीं काळपर्यंत म्हणजे कार्यसिद्धि होईपर्यंतच तो टिकून राहील अशी शंका येते. लढाईच्या वेळी ढोलगें गळ्यांत अडकवून 'दादासाहेब, काकासाहेब, तुम्ही-आम्ही एक' असें जें इंग्रज डोंबारी ओरडत होता तें त्याचें ओरडणें म्हणजे शुद्ध बाता होत्या हें युद्धानंतर विषमतेचा वेताळ पूर्वस्थळाला आला यावरून उघड दिसतें. संकटें नाहींरीं ज्ञाल्यावर, मारलेला अगर गति दिलेला नव्हे तर कुपींत घालून गाडलेला, झुटिंग पुनः वर मान करून चारहि खंडांत नाचूं लागला आहे, याचें कारण अगदीं उघडें आहे. विषमता काढावयास इंग्रज प्रवृत्त ज्ञाला नव्हताच. आग लागलेल्या घरावर पाणी ओतावयास 'बाहेर' च्या मांगाला त्यांनें

जवळ केले होते इतकेंच. प्रस्तुत प्रकरणीहि असेंच होण्याची भीति आहे. राजकारणांतील तेढ लक्षांत घेऊन अस्पृश्यतेसंबंधी अनुकूलता दाखविणे हें समयज्ञतेचे लक्षण असेल; पण त्यांत खोलपणा जरा कमी आहे असेंच म्हणावे लागेल. ही बाब जातितः सामाजिक आहे, म्हणून सामाजिक दृष्ट्या विचार करून जे या प्रश्नासंबंधाने अनुकूल मत प्रदर्शित करतात त्यांची बुद्धि या विषयाच्या बुडाशीं पोंचली असे क्षणतां येईल. पण सामाजिक दृष्टीने याचा न्याय कबूल करून पत्करावयाचा म्हणजे आजपर्यंत मनाला चिकटून राहिलेल्या व म्हणूनच प्रिय वाटणाऱ्या समजुती व कल्पना सोडण्याचा प्रसंग प्राप्त होतो. अर्थात् ही गोष्ट जरा कठीणच आहे. म्हणून वर म्हटले आहे कीं, अस्पृश्यतेचा सामाजिक दृष्टीने केलेला विचार अत्यंत अप्रिय वाटण्यासारखा आहे.

असो. अस्पृश्यतेची न्यायता ठरविताना अगदीं पहिली कल्पना जी सांगण्यांत येते ती ही कीं, अस्पृश्य लोकांची पूर्वपरंपरा कुलो-त्पन्नतेच्या बाबींत असावी तितकी शुद्ध नाहीं. उच्च जातींत निधालेल्या कांहीं कुलटा स्थियांपासून प्रतिलोभपद्धतीने झालेली ही प्रजा आहे. केवळ धर्मग्रंथावर जे भूतकालीन माहितीसाठीं अवलंबून राहतात त्यांचे असे मत असेल; पण इतिहासावर जे अधिक विश्वसतात त्यांची साक्ष अशी नाहीं. त्रैवर्णिक आर्यांनी आपल्या तेजांने दिपविलेली व मग दास्यकर्मांत कायमची डांबलेली ही प्रजा आहे इतकाच त्यांचा अभिप्राय आहे. धर्मग्रंथांतील प्रतिलोम-उत्पांदनाच्या आरोपाविषयीं फार झालें तर इतकेंच म्हणतां येईल कीं, असली उरफाटी प्रजा ह्या दास्यकर्मांत बांधलेल्या लोकांच्यासारखीच नीच समजाली जात असे. पण वास्तविक पाहतां अस्पृश्यतेसंबंधानेच जेथे वाद चाढू असेल तेथें हा कुलोत्पन्नतेचा प्रश्नच उद्दृवं नये. अस्पृश्यांशीं शरीरसंबंध घडवून आणावे कीं नाहीं असले प्रश्न ज्याना

उकरून काढून घोपटीत बसावयाचे असतील त्यांनी आणि त्यांच्याशीं वरील उत्पत्तिवाद खुशाल करावा. आमचा मुख्य विषय अस्पृश्यता हा आहे. तेव्हां या लोकांना अस्पृश्यतेतून काढावें असें म्हणतांच जे कोणी हा उत्पत्तीचा सवाल पुढे टाकतात त्यांना इतकेच सांगावयाचें कीं, हें बोलणे अप्रस्तुत आहे. आम्ही जर रक्तमिश्रणासंबंधाने चर्चा सुरु केली असती तर तुमच्या म्हणण्याचा विचार करतां आला असता.

याच्या पुढला मुदा असा आहे कीं, हे लोक घाणेरडे धंदे करतात, गुरे फाडतात, तेव्हां त्यांना स्पर्श कसा करावा? आतां मोळ्या, नाले उपसणे, गुरे फाडणे इत्यादि धंदे हे लोक करतात हें इतके खरे आहे कीं तें नाकबूल करतांच येत नाहीं. पण येथें प्रत्युत्तरादाखल इतकेच विचारावयाचें कीं, त्यांना काय याच गोष्टी करावयाची हौस आहे? का दुसरे कांहीं त्यांना करतां येण्यासारखे नाहीं? पण तुम्ही चार माणसांत येऊ घाल तर कीं नाहीं? तुम्हा त्रैवर्षीकांना हे धंदे व्हावयास तर पाहिजे असतात, पण स्वतः करण्यांत मानहानि वाटते आणि हें महारामांगाचे भरताड तुम्हांला आयतेच सामाजिक वेठीला सांपडले म्हणून ते हे धंदे करतात. त्यांना या धंदाच्या वाहेर किरकूं देतो कोण? आधीं नाके कापावींत, जोडावयाचा यत्न केला तर जोडे देऊ नयेत आणि मग 'तुम्ही नकटे' म्हणून हिणवावें, ही नीति मतलवी थोरांना शोभते खरी! आधीं शखें काढून व्यावींत, कोणी परजूं लागला तर त्याचा हात कलम करावा आणि मग "तुम्ही दुवळे स्वसंरक्षण काय माती करणार" असें म्हणत राहावें, हा दुसरीफडे राज्ये करावयास सोकावलेल्या लोकांचा घडा, अस्पृश्य लोकांच्या दावतींत त्रैवर्षीक चांगलाच गिरवीत असतात! येथें अशी एक शस्त्रीय कोटी करण्यांत येते कीं, "प्रत्येक समाजांत असलीं कामे करावयास कांहीं माणसे पाहिजेत

व तीं प्रत्येक समाजांत आहेतहि; मग येथील माणसांनीच एवढा वोभाटा कां करावा? ” यावर उत्तर अगदी सोपे आणि सरळ आहे. इतर समाजांत ही नीच कामाची वेठ अमुक एका सबंध जातीच्या मार्थीं मारलेली नाहीं. असलीं कामे करण्याइतपतच बुद्धि व अभिरुचि ज्यांच्या पदरीं असेल तेच लोक त्या समाजांत हीं कामे करतात व हा धंदा सोडून आपले दैव काढण्याचा अन्यत्र प्रयत्न करूं लागले तर फारशी अडचण त्यांना येत नाहीं. आपल्या येथे मात्र त्या लोकांना, कदाचित् त्यांच्यापैकीं कांहींना तरी निदान अधिक चांगले धंदे करतां येण्यासारखे असून सुद्धां याच गोष्टी करण्यावांचून गत्यंतर नसते.

बोलणे येथेहि अडलें म्हणजे या प्रश्नाला विनम्रख असलेले लोक परत किऱून एका मोठ्या जबरदस्त किल्ल्याच्या आश्रयाला जातात व तेथून वादाला सुरुवात होते. तें म्हणतात, “ महारमांग लोक जे हे धंदे करतात ते काय आम्ही म्हणतो म्हणून करतात ? ते त्यांना “ सांगितलेले ” आहेत. ज्याला त्याला त्यांची कामे लावून दिलेली आहेत; त्याला आम्हीं काय करावें ? जो ज्या जातींत जन्माला आला असेल त्या जातीचे कर्म त्यानें करीत राहावें हा आम्हां हिंदूंचा धर्मच आहे. त्या जातींत तो जन्माला कां आला हें त्यानें आपल्या पूर्वसंचिताला विचारावें, लोकांवर चरफून काय होणार ? ” या थोड्याशा वाक्यांत आमच्या पूर्वकाळीन समाज-विषयक फलपना, तत्त्वज्ञानविषयक अनुमाने, समाजशासनपद्धति इत्यादि वाची स्पष्ट प्रतिबिंबित झालेल्या आहेत. एखाचा ऐदी अजागळाच्या तोंडून जरी हे शब्द निघाले तरी सुद्धां ते विचारांत वेण्यासारखे आहेत; मग जबाबदार शास्त्रांनी त्यांचा जेथे उच्चार केला आहे तेथे त्याची हेटाळणी करून चालावयाचे नाहीं. आपणच कोणी शेकोजी समाजविषयक विचार करावयास निघालों आहोत,

आतांपर्यंत भक्तम् कल्पनांवर उभारलेले असें व्यवस्थित रूप समाजाला  
 देण्याचा यत्नच झाला नाहीं, अशा अभिनिवेशानें या प्रक्षासंबंधानें  
 कोणीहि लिहूं नये. वरील अवतरणचिन्हांकित वाक्यांत दोन ठळक  
 गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत; आमची वर्णाश्रमधर्मप्रधान समाज-  
 व्यवस्था व पूर्वसंचितानुरूप प्राप्त होणारा पुनर्जन्म हें तत्वज्ञान. ज्या  
 अनेक गोष्टीच्या बळावर हिंदूसमाज सहस्रावधि वर्षे उभा जाहे  
 ल्यांपैकीं या दोन अल्यंत महत्वाच्या होत आणि याच कारणामुळे  
 अजुनसुद्धां ज्याच्या मनावर थोडा तरी धार्मिक वाडमयाचा संस्कार  
 झाला असेल अगर संस्कारयुक्त गृहास्थिरीत ज्याची वाढ झाली असेल  
 अशा प्रत्येक हिंदू मनुष्याचे मन या पूर्वकालीन समाजव्यवस्थेच्या—  
 पडापड झालेल्या का होईना—पण भव्य इमारतीकडे मधून मधून  
 गेल्या शिवाय कधींहि राहणार नाहीं. पृथ्वीवरील कोणतीहि समाज-  
 व्यवस्था अनंत कालपर्यंत हटकून टिकून राहील असें मानणे म्हणजे  
 मनुष्याला त्रिकालज्ज बनविणे होय. तो त्रिकालज्ज तर नाहींच नाहीं.  
 पण भूतकालीन अनुभव आणि सद्यःकालीन गरजा यांचा मिलाफ  
 घाळून मात्र तो आपल्या समाजाची व्यवस्था करीत राहणार. पृथ्वीच्या  
 पाठीवरील अनेक मानववंश इतिहासांत आपलीं नुसतीं नाविंचे ठेवून  
 कालवश झालेले आम्हांस दिसतात. ते ज्या देशांत वस्ती करून  
 असत त्या देशांत सध्यांहि त्यांच्याच नांवाचे समाज नांदत आहेत.  
 पण हे आतांचे समाज त्या जुन्या समाजांच्या हाडामांसाचे आहेत  
 अगर निदान त्यांनीं निर्मिलेल्या संस्कृतीचे औरस वारसदार आहेत असें  
 म्हणतां यावयाचें नाहीं. त्या त्या ठिकाणच्या वर्तमानकालीन समा-  
 जांनीं प्राचीनांचीं नावें जर चालू ठेविलीच असलीं तर त्यांत केवळ  
 भौंगोलिक यथार्थता आहे इतकेंच समजावयाचें, पण आमच्या येथे  
 अशीं गोष्ट नाहीं. रक्तधारा आणि संस्कृतीचा झरा हीं दोनहि जवळ  
 जवळ निर्मेळपणे सारखीं चालूं आहेत. सहस्रावधि वर्षांच्या तावडीं-

तून आपल्याला सोडवून घेऊन ज्या समाजव्यवस्था व जीं तत्त्वज्ञाने, कैवळ ग्रंथालयांत नव्हे तर समाजाच्या घरींदारी, व्यवहारांत आणि मनःप्रकृतींत कायपची रुजलेलीं दिसतात, त्यांच्या अंगांत कांहीं जातिवंत स्थैर्य आहे असे मानावयास कांहीं हरकत नाहीं. टिकलेल्या हिंदूसमाजाला एवढे टिकाऊ रुप देणारे कांहीं बंधन, नियम व तत्त्वज्ञान खास होतेच होते. पण ह्या पूर्वकालीन आधारभूत गोष्टींच्या गौरवांत मन सारखे राहू दिले तर वर्तमानकालीन जगाकडे अगदीं दुर्लक्ष केल्यासारखे होते आणि म्हणून आपल्या समाजाच्या हिताची काळजी वाहणाऱ्या प्रत्येकांने, परंपरागत गोष्टीबद्दल आदर बालगूनसुद्धां, नवीन विचार केला तर त्यांत काय बरे वावरे होईल ?

ज्याने त्याने आपापलीं कर्तव्ये करावींत हैं वाक्य मोठे कर्णमधुर आहे, पण त्याची अंमलबजावणी स्वतःच्या चारित्र्यांत करिताना त्यांतील मधुरता नाहींशी होते. मी हेच कर्म कां करावे असे महाराने विचारले तर गीतादि ग्रंथांतील वाक्ये उद्भृत करून त्याच्या धर्मबुद्धीला आव्हान करावे आणि आपला उपदेश त्याला पटवावा अशी नीति लोक आचरतात. पण हैं पांडित्य फक्त परोपदेशांतच नांदते, ह्या गोष्टीची आठवण एकमेकाना देणे कदाचित् गैरसो-यीचे असेल, पण जखर मात्र आहे. “ भगवंतांनी लावून दिलेले ” ब्राह्मणाचे कर्म कोणते ब्राह्मण आचरीत आहेत ? अध्ययनअध्या-पनादि कर्में जशा प्रकारे ब्राह्मण लोक सध्या करतात त्याच प्रकाराने करणे जर धर्मसंस्मत असेल तर धर्माला कांहींच उच्च ध्यय नाहीं असा त्याचा अर्थ होईल. पोट भरावे म्हणून जशा प्रकारचे ज्ञान अमुक एक प्रकारे सांगावे असे वरून सांगण्यांत येईल त्याच प्रकारचे ज्ञान ब्राह्मण शिक्षक देत असतो हैं एक; शिवाय कोणी लोखंडाचे दुकान घालून बोहरी होतो; कोणी शिंपी लंकांना बाजारपेठेत जागा महाग करतो, कोणी खेडेगांवांत राहू आपली वृत्ति

विसरून गहाणे डुलवावयास शिकतो, आणि कदाचित् कोणी  
कोणी एकीकडे ब्राह्मण्याचा जळजळीत अभिमान बाळगून सुद्धां,  
सुधारकांना निंदून सुद्धां, उत्तम कांचेच्या कपाटांत “श्रीक्षेत्र वाईं-  
हून ” आणलेले सुंदर लाल जोडे ठेवून विकावयास उभा राहतो.  
ज्या सेवाधर्माला म्हणजे नोकरीला धर्मग्रंथांत श्वानवृत्ति असें नांव  
दिलें आहे तीवरच केवळ ब्राह्मणसमाज तगून आहे. हें ब्राह्मणां-  
विषयीं झालें पण जसे ब्रह्मण तसेच क्षत्रिय ही वर्णाश्रमधर्माचे मोठे  
अभिमानी असतात. त्यांनाहि असें विचारणे जखर आहे कीं,  
आपल्या क्षत्रियत्वाचे काय झालें? सध्या आपल्या तरवारी कोठें  
आहेत? गेल्या दिवार्धींत प्रस्तुत लेखक नगर जिल्ह्यांत फिरत  
असतां एका मराठा गृहस्थाने ‘कुटेल आमारावर मराठ्यांचे लढणे’  
हें त्यांच्या क्षत्रियत्वाचे निर्दर्शक म्हणून सांगितले! खरोखर हें  
उत्तर अत्यंत विषाद उत्पन्न करतें. कोण, कोणासाठीं, कोठे लढतो  
द्या त्रिकोणाच्या पोटांत वरील विषादवृत्तीची मीमांसा सांठविलेली  
आहे, हें सुज्ञ बाचकांस सांगावयास नको. शिवाय आपले जन्मजात  
कर्तव्य म्हणूनच जर क्षत्रिय दीपांतरी गेले असते तर रंगरूटे पक-  
डण्यासाठीं जुने बाजार कां धुंडावे लागते? आणि मुंडण करून  
गोसाव्यांचीं रंगरूटे कां करावीं लागलीं असतीं? वैश्यांचेहि असेच  
आहे. खालीं गळलेल्या बुंदीच्या कळ्या खा-खाऊन पुष्ट झालेल्या  
बाढ्यापेक्षा वैश्यांची जास्त मातव्यरी नाहीं. वरील मजकूर कोणाला  
खिजविण्यासाठीं लिहिला नाहीं. आपदप्रस्ताला खिजविण्यांत कोणतें  
शौर्य? पण वस्तुस्थितीच्या यथादर्शनासाठीं लिहिला आहे. परो-  
पदेशाला प्रवृत्त होण्याच्या आर्धीं आत्मशोधन थोडेंसे करावें हें  
ब्यवहारदृष्ट्या योग्य होईल, म्हणून तुझें काम तूं कर असें महाराला  
ग्रतिपादण्यांत कांहींच गौरव नाहीं. जसे आपण बाकीचे लोक  
आपला संसार सुखाचा करण्यासाठीं प्रसंग पडेल त्याप्रमाणे आचार

करतो त्याप्रमाणेच त्याचाहि संसार सुखाचा व्हावा म्हणून, जी कांहीं थोडी भाकरी आपल्या या हतभाग्य देशांत शिळ्डक राहिली आहे तिचा हिस्सा त्याला त्याच्या योग्यतेनुरूप मिळूँ घावा हें देश-बंधुत्वाच्या म्हणजे सहोदरत्वाच्या नात्याला योग्य होईल. भांडण हें आहे कीं, देशांतला उरलासुरला मलिदा तुम्ही त्रैवर्णिक खार्ता आणि अस्पृश्याला एकजात बहिष्कारामुळे संसारांत जिगजीग उत्पन्न होते. येथेच जातां जातां हेंहि सांगितले पाहिजे कीं, आपण त्रैवर्णिक सोयीसाठीं कोणतेहि भिन्न भिन्न धंदे आचरित असलें तरी आपल्याला जन्मानें मिळालेली जात गेली असें आपण मानीत नाहीं म्हणून धंद्यांत सरमिसळ झाल्यानें मागोमाग जातींचाही संकर होईल असें भय जातींस जपणाऱ्या माणसांनीं मुळींच बाळगूं नये.

यापुढे पुनर्जन्माविषयींहि थोडेसें अवश्य लिहिले पाहिजे. मी अस्पृश्य कां, असें महारानें विचारले तर पूर्वसुकृतानुरूप तुला ही योनि मिळाली आहे असा जबाब देण्यांत येतो. आतां हें पूर्वजन्माच्या कृतीचें तत्व खरोखर अत्यंत उदात्त आहे. परंतु त्याचा उपयोग केवळ ज्या ठिकाणीं व्हावयास पाहिजे त्योपेक्षां जास्त ठिकाणीं केला जातो. एकाद्यानें प्रयत्न केले, अंगाच्या सर्व शक्ति वाढीस लाविल्या आणि त्याच्या बळावर तो कांहीं साध्य करूं लागला असतां जर त्याला अपयश आले, किंवा कोणी लुलाच जन्मला, घर घडून मेला, किंवा स्वतःचा कोणताहि दोष नसतां जन्मभर दुःखीच राहिला तर त्याच्या समाधानासाठीं हें पूर्व—सुकृताच्या फळाचें तत्त्वज्ञान आहे. आपली शिक्स्त करूनहि जर सुख पाठमोरेच राहूं लागले तर या तत्त्वज्ञानाशिवाय समाधानाला दुसरी कोणतीहि जागा नाहीं. परंतु जें केवळ अदृष्टाच्या अर्थशोधासाठीं असावें, तें मनुष्यकृत गोष्टींच्या समर्थनार्थ उपयोगांत येऊं लागले आहे. जी गोष्ट करतां आली असती किंवा टाळतां आली असती अथवा बदलतां आली असती,

आणि तीहि आपल्या अंगच्या बळावर, ती “ तुला जन्मानेच प्राप्त झाली आहे म्हणून भोग ” असे सांगणे म्हणजे रोग कां झाला हें कठत असतांना सुद्धां औषध न घेऊ देण्यासारखे आहे.

इतर देशांत, अत्यंत गरीब कुळांतील माणसांना सुद्धा, नशीब काढण्यांस आपल्याइतके प्रत्यवाय नाहीत. कोठे कोठे तर बिल-कुळच नाहीत. ज्या गोष्टी खांच्या बुद्धीच्या आणि आवांक्याच्या वाहेरच्या असतील, त्या संबंधाने कोण काय करणार ? पण तोपर्यंत तरी माणसांनी आपल्या सोयीमाठी केलेल्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या नांवावर विकून अस्पृश्याला भोळा करून ठेवू नये. उद्या एकाद्या देशांतल्या लौकांनी आपल्या देशांतील कांहीं बांधवांवर “ खाली डोके वर पाय करून चालावे ” अशी शिक्षा फर्मावली व असे कां म्हणून विचारतां हें तुझ्या मागील जन्मांच्या कृतीचे फल आहे असे त्याला सांगण्यांत आले तर त्याने काय ते निमुटपणे सोसावें ? तसेच उद्यां जर इंग्रजांनाहि आम्हांला आमच्या मागील जन्मांच्या पापकृत्यांचीच फलरूप अवस्था आमची सध्याची स्थिति आहे, आणि म्हणून ती आम्ही निमुटपणे भोगली पाहिजे, असे सांगितले तर मग ह्या कर्मभूमींतील कर्मयोगाचे रहस्य ते काय ? कर्मशूर व्हा म्हणतां काणि कर्म तर करूं देत नाहीं यामुळे तत्त्वज्ञान आणि व्यवहार यांची फारकत होत आहे. जन्म हा दैवायत्त राहील; पण पौरुष मात्र ‘ मदायत्त ’ आहे असे प्रत्येकास म्हणतां यावे.

तसेच पृथग्वरील अवघे समाज कोणत्या तन्हेने पुरुषार्थ सांवीत आहेत हें पाहिले तर आमच्या देशांतील कोट्यवधि प्रजाजनांच्या अंगांतील शक्ति आणि भावना केवळ मातीच्या मोलाने जात आहेत, असे वाटते. खांचे जिणे म्हणजे शेरडीच्या शेपटासारखे झाले आहे. “ लाजहि झाकीना आणि म शाहि वारंना ! ” देशांत वेभव, संपत्ति, सुखे, कलाकौशल्य आणि विद्याभिवृद्धि हीं प्राप्त होण्यास

देशांत असलेलीं कोव्यवधि माणसे वाञ्यावर सोडून कसें चालेल ! युद्ध उपास्थित झाले तेव्हां घरच्या मुलांच्याहि फौजा बनवून युरोपियन राष्ट्रांनी ल्यांच्याकडून देशाची सेवाचाकरी करून घेतली. रशियाने बायकांचीहि पलटणे केली आणि पादाक्रांत केलेल्या रशियाचा बाजार हस्तगत करावा म्हणून जर्मन लोकांनी पुरुष नव्हते म्हणून ३६००० खियांना ऐन युद्धांत अर्थशास्त्राचें शिक्षण दिले ! पण आमच्या येथे पहा माणसे स्वस्त झालीं ! कोणी अभाळांतून बँम्ब टाकून त्यांना जिवे मारावे आणि ही दैवाची कर्कशता ज्यांच्या वाटणीला येते ल्यांनीच आपले पांच कोटी बांधव स्पर्शयोग्यहि नाहींत असे समजत रहावे !

बरील सर्व लिहिणे अस्पृश्यांच्या चिरकालिक महत्त्वाच्या तक्रारी-संबंधाने झाले पण महाराष्ट्रांत ठिकठिकाणी हिंडून प्रस्तुत लेखकाने जें काहीं पाहिले त्यावरून अगदीं आजच्या घटकेला अस्पृश्यांच्या काय तक्रारी आहेत, हें अगदीं थोड्यांत खालीं देतों. कसले कां होईनात, पण जे काहीं जुने धंदे होते ते नवीन मनूत हळूहळू पर नाहींसे झाले आहेत आणि मुंबईसारखीं ४।५ शहरे सोडलीं तर नवान धंद्यांत कोठेहि शिरकाव होत नाहीं अशीं कुचंबणा चांभारांशिवाय बाकीच्या अस्पृश्यांची होत आहे असे स्थूलमानाने म्हणतां येईल. एका संस्थानांत तर “ यःकश्चित् पोलीस शिपायाची नोकरी सुद्धां आम्हांला दत नाहींत ” अशी तक्रार महारांनी केली. एके गांवीं सडका झाडणाऱ्या महारणीला २।। रुपयांचा मासिक तनखा देण्यांत येतो असे कळले. दुसऱ्या एके ठिकाणी सवंध दिवस काम करून ५ आण्याची मोळी विकल्यावर घरच्या बाळंतीण बायकोला आणि दोन कच्च्यावच्यांना कसें तोंड दाखवावे ह्या विचाराने लाजलेला महार भेटला. दुसऱ्या एके ठिकाणी सरकारीच पण अगदीं अलणी अंमलदारापर्यंतचे अधिकारी सुद्धां लंकडे फोडावयास काहीं एक

मोबदला न देतां बोलावतात आणि नित्यप्रसंग त्यांच्याशींच असत्यामुळे जाणें भाग पडते, अशी तकार महारांनी केली. एके गांवी शेतकरी लोक ठरावांपेक्षां जास्त कामे सांगतात आणि तीं केलीं नाहींत म्हणून बलूते देत नाहींत अशी तकार या लोकांनी केली. कांहीं वांहीं गांवीं पाण्यासाठी ३।३ तास आक्रंदन करावे लागते; आणि वडार बेरडहि ज्या ठिकाणीं पाणी भरू शकतात, तेथें आम्हांस पाणी भरू देत नाहींत म्हणून घोणरडे ओढे खोडे धुंडावे लागतात, अशी तकार ऐकू आली. एके ठिकाणीं घोड्यावर बसून गांवांत फिरण्यास महारास सामाजिक रीत्या प्रत्यवाय आहे असे करूले. या तकारींची याद पुष्कळ मोठी देतां येईल. एकंदरींत तकारींत अज्ञानजन्य अतिशयोक्तीचा कांहीं थोडा भाग असेल. पण तो बगळून सुद्धां अस्पृश्याला त्याचें जिणे अधिक सुखाचें करण्याला बाकीच्या प्रजेइतकीहि संघि नसल्यामुळे त्यांना हाल सोसावे लागतात, हें खरें आहे. एकाच सार्वजनिक वरवंत्याखालीं आपण सगळेच सांपडलों आहोत; परंतु हा एक त्रैवर्णिकांच्या हातचा पोटवरवंटाहि त्याला ढोक्यावर फिरवून ध्यावा लागत आहे त्यामुळे तो अंयंत उद्दिग्ग होतो. आणि अशा उद्दिग्गतेच्या काळीं ज्या सुंदर धर्मतरुच्या गार छोयाखालीं त्याच्या संतप्त जीवात्म्याला विसावा मिळावा, तो धर्म त्याला तुं नीच आहेस असे सांगतो आणि धर्माचा उपदेष्टा गुरु त्याच्या जिवाला समाधानाचें भातुके पोंचाविण्याच्याएवजीं सावलीच्याही विटालाच्या भतीनें दहा कदमांवरून दूर पळतो.

वास्तविक पहातां धर्म केवढे उपकार करतो पहा. समाजाचे धारण करून आपल्या पोटांतील प्रथेक माणसाला जितके जास्त सुख देतां येईल तितके देण्याची खटपट करतो; अंगावर आलेल्या असमानी संकटांचीं कारणे त्याला पूर्वसंचितांत शोधावयास लावून भविष्यत्काल सद्गुणाच्या जोरावर सुखाचा करतां येईल

अर्शी शिकवण तो त्याला देतो; आणि त्याचा जीव दारिद्र्यानें ओशा-  
ल्ला किंवा अवमानानें चिढून गेला तर जवळ जाऊन त्याला गोंजा-  
रून आणि धीर देऊन नित्य नवीन उगवणारी 'उद्यां' आजच्या-  
पेक्षां खरोखरच जास्त आनंदाची येईल असा विश्वास त्याच्या ठिका-  
णीं उत्पन्न करतो. पण धर्माची ही सगळी कर्तवगारी अस्पृश्यांच्या  
बाबतीं शून्यच असते. 'समाजव्यवस्था, समाजव्यवस्था' म्हणजे  
त्रैवर्णिकांच्या सुखसोयाची दक्षता ती राहावी म्हणून ज्या गुणांच्या  
बळावर इहलोकांची यात्रा त्याला अधिक सुखाची करतां आली  
असती त्या गुणांच्या प्रसराला अवसर न देणे हाच धर्म झाला  
आहे. पूर्वसंचितानेच तू 'नीच' योर्नांत जन्माला आला आहेस  
असें त्याला सांगून धर्म त्याच्या मनोबळाची अर्धीअधिक हत्या करतो  
आणि सद्विचार, सदाचार, ज्ञान इत्यादीच्या सानिध्यापासून त्याला  
दूर ठेवतो. अर्थात् तो अर्नाति, अमंगल विचार, दुष्ट वासना आणि  
मलिन वाणी अशा कर्दमांत वाढतो. मरणोत्तरकालाविषयीं बेफिकार  
होऊन इहलोकच्या आचारांत वेफाम बनतो. त्यानें धर्म ऐकावा  
कोठे आणि शिकावा कोठे? ज्या मंदिरांत धर्मावर प्रवचनें चाला-  
वयाची, प्राचीन थोर विभूतींच्या सुरस आणि उत्साहवर्धक कथा  
ऐकावयास सांपडावयाच्या, आणि साधुसंतांच्या प्रेमळ वाणीचा रंग  
लुटावयास मिळावयाचा, त्या मंदिरापासून त्याला मोळ्या अदबीनें  
आणि भयानें दूर सरावे लागतें. आश्रमव्यवस्थेत त्रैवर्णिकांना संस्का-  
रयुक्त जीवित लाभतें आणि त्यांच्या पारमार्थिक कल्याणाची काळजी  
वाहिली जाते. अस्पृश्याला दोनहि गोष्टींना मुकावे लागतें. साधुसं-  
तांनीं धर्म त्याच्या घरीदारीं पोंचविला असला तर ती गोष्ट आश्रम-  
व्यवस्थेने गौरवासाठी आपल्याकडे ओढून घ्यावी. पण तिनें ती  
योजना बुद्धिपुरस्पर केली असें कधींही म्हणतां येणार नाही.

असौ; अशा प्रकारे धर्मापासून फलित होणाऱ्या सर्वे हितापासून अस्पृश्य कायमचाच दुरावलेला राहिला आहे. अर्थात् कशा प्रकारच्या पूजाअर्चेकडे त्याचें मन वळले असेल आणि मनुष्याला सहज अशी जी धर्मवृद्धि तिला कसला व्यवसाय त्यानें प्राप्त करून दिला असेल हें सहज अनुमानितां येण्यासारखें आहे. त्याचे देव म्हणजे मरीआई, जाखाई, जोखाई, तुकाई, म्हसोबा, विरोबा फार झालें तर खंडोबा, टेगू, मेगू अशासारखी अकाळविकाळ, भेसूर, शेंदूर माखलेली, कोंबडी मागणारी, शिरा ताणल्यानें अगांत येणारी, वेताळाच्या प्रकृतीची आणि झुटिंगाच्या हड्डाची मंडळी आहंत. यांची पूजा म्हणजे पूज्य वस्तूच्या थोर गुणावदल वाटणाऱ्या आदराचें प्रदर्शन नव्हे, तर भेडसावणाऱ्या सावल्यांना लांच चारण्याच्चा प्रयत्न आहे. तिनें अस्पृश्याच्या जिवाला शांति आणि आनंद लाभत नाहींत तर नाकेदाराला जकात दिल्यासारखें वाटतें इतकेंच. संसाराच्या व्यापां-तून बाहेर ओढून काढून त्याचें मन आपल्या गोड आणि मऊ वेष्ठनांत, कांहीं वेळ का होईना, पण अडकवून ठेवील असें उदात्त तत्त्व या पूजेत नाहीं. थोर विभूतीच्या गुणोकर्षणाचा, गोलानें चढत जाणाऱ्या पायण्यांचा, म्हणजे धेय दाखविणारा आणि वाटाड्याचेंहि काम करणारा, सुंदर मनोरा या पूजेत अस्पृश्याला दिसत नाहीं. आणि सर्वांच्याहि वर, चारापाणी मिळविण्याच्या खटपटीत असतांना आणि भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या माणसांशीं प्रसंग आले असतांना, ज्ञोक जाऊन जीं पातके आपल्या हातून घडतात त्यांच्या रुखरुखीनें पोखरलेले आणि मरणाच्या दटावणीनें घावरलेले आपले मन, ‘मामेकं शरणं ब्रजं म्हणजे मी तुझा त्राता बनेन’ या परमेश्वरी आश्वासनानें निर्धास्त होऊन जसें विसावा पावते, तसा कांहाहि प्रकार मरीआईच्या पूजनांत अस्पृश्याला होत नाहीं. पेंदार येणार म्हणून आवर्ड उठली म्हणजे जसा दाणागोटा गोळा करून त्याच्या तोंडा-

वर टाकावयाचा, तसा जरीमरीला ‘अंड्यांचा गुडध्याइतका दीग’ वहावयाचा इतकाच त्याचा अर्थ. अशा प्रकारच्या थोरांच्या हयगर्योत सांपडल्यामुळे अस्पृश्याच्या मनाची वाढ कर्धीहि पूर्ण होत नाही. आणि ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन धूर्तांनी ‘तू हलकटच, तू हलकटच’ असें वारंवार म्हटल्याने ल्याला खरोखरीच असा वहीम येतो की, आपण हलकटच आहो! असल्या मनोदास्यांतून त्याची सुटका जो जो करील तो तो त्या अस्पृश्याचा उपकारकर्ता. या हीन मनस्कतेच्या जोडीला मार्गील भागांत सांगितलेली धंद्यांची नागवणूक आणून वसवा, म्हणजे महार लोक स्थिती कां होतात याचीं कारणे एकदम कळतील.

स्थिती मिशनरी आपले मठ स्थापीत सुटला म्हणजे सहाजिकच मोठे वैषम्य वाटते. अज्ञानाचा खच जेथे जास्त आणि दुष्काळाची कृपाहि जेथे जाडी, तेथे मिशनन्यांच्या कामांचा झापाटा फार. पण भाकरी मिळेनाशी झाली आणि मनाला विशेषसा मागचा ओढा नसला म्हणजे धर्मातर करण्याकडे प्रवृत्ति व्हावी यांत काय नवल? एक वर्ष पाऊस पडला नाहीं की अन्नान्नदशा व्हावी या गोष्टीचें श्रेय अर्थात् आपल्या दयाळू राज्यकर्त्यांकडून हिसकून घेण्याचा कोणाचा अधिकार असणार? पण स्वराज्याचा अभाव हें एक महाकारण प्रत्येक ठिकाणी सांगून सुटका करून घेणे इष्ट नाहीं आणि आपण सर्वत्र तसें करीतहि नाहीं. दुष्काळ पडल्यावरोवर आमचे शंकराचार्य जर दुष्काळाच्या प्रांतीं गेले, घरोघर हिंडले, वर्गण्या, देणग्या, पुड्या, एकत्र करून धर्मरक्षणाला सरसावले तर स्थिती मिशनन्यांचा पाढ काय लागला आहे? लांचे प्रयत्न कुंठित करण्याला आपले प्रयत्न काय होत आहेत? आपल्या दरिद्रीपणामुळे ज्या प्रमाणावर हें प्रयत्न वडावयास पाहिजेत त्या प्रमाणावर व्हावयाचे नाहींत हें उघड आहे. पण अल्पस्वल्पावरून सुद्धा आपली जागरूकता

ये हेतु हीं सिद्ध होतील, हें निर्विवाद आहे. संकटाच्या प्रसंगीं जर वांचवावयास जावयाचें नाहीं तर मग केब्हां? संबंध हिंदुस्तानांत प्रतिवर्षीं सवा लाख हिंदू स्थिती होतात असा हिशेब आहे, पण दक्षिणहिंदुस्तानांत स्थिती करण्याचा तडाखा फार यशस्वी होत असतो. आपल्याकडे अगदीं सर्कंतवांटणीने जरी ग्रमाण आलें नाहीं. तरी गांवोगांव जे स्थित्यांचे मठ दिसतात ते निचेष्ट आहेत असें कधींहि मानतां यावयाचें नाहीं. त्यांचें पोखरणे चाळूच असते. नगर जिल्ह्याकडे जाऊन पाहावें म्हणजे पसरत चाललेल्या धर्मांतराची बाब नीट ध्यानांत येईल. कांहीं थोड्याच वर्षांत दुष्काळांच्या मेहरबार्नीने आणि आमच्या उपेक्षेने सध्या लाखांनी मोजतां येण्यासारखी स्थिती प्रजा कोटीवर खास जाईल. इंगलंड व अमेरिका इकडे चे पाढी लोक कोव्यवधि रूपयांचा फंड उभारून हिंदुस्तानांत येणार असून खेड्यापाड्यांतून सुद्धां आपल्या शाळा, मठ, दवाखाने सुरू करणार आहेत अशी बातमी एक वर्षापूर्वी वाचल्याचें वाचकांना स्मरत असेल. ही गोष्ट अशक्य नाहीं. शिसारी येण्याइतकी संपत्ति कांहीं ऐचांच्या हातीं तिकडे जमा होत असते; ती धर्मकृत्यांत खर्चावयास ते केब्हांहि तत्परच असणार. आणि ही स्थिती भिक्षकांची स्तारी स्थिती राजाच्या आश्रयाखालीं एकदां का सुरू झाली म्हणजे दोन ठिकाणीं विभागलेला हा हिंदुस्थान देश एकंदर तीन ठिकाणीं फाटणार असा त्याचा सरळ अर्थ होईल. एक कोटि स्थिती प्रजा म्हणजे एक मोठा जबरदस्त लोढणा होऊन बसणार आहे. धर्माचा समानपणा हा पुष्करळदां एक-राष्ट्रीयत्वाच्या भावनेलाहि मार्गे टाकतो हें डोळे उघडून पाहणारास सहज दिसण्यासारखे आहे. मनाने या स्थिती लोकांचा ओढा स्थिती राज्यकर्त्याकडे राहीलच राहील; व राहत नाहीसा दिसला तर हर-हुनर करून राज्य टिकवूं पाहणारा अधिकारी आपल्या हातांतील

शेंकडॉ उपकारांचा वर्षाव त्यांच्यावर करून हा ओढा उत्पन्न करील  
इतपत पराक्रम त्यांच्या अंगी खास आहे.

आतां हे सगळे ज्ञालेले व होतकरू स्थिती आपल्याकडे तरी  
बव्हंशीं असपृश्य वर्गातलेच आहेत यांत शंका नाहीं. इतर जार्तीतलीं  
सावजे पाद्री लोकांना थोडीं गवसतात, कारण त्यांना धर्मज्ञान  
आहे; पूर्वींचा इतिहास आणि संस्कृति यांचे बंधन आहे; आणि  
दुष्काळाच्या पहिल्या ढांगेतच ते आक्रमिले जात नाहींत. असपृ-  
श्यांचे असे नाहीं. सगळा काच त्याला एकदम उत्पन्न होतो आणि  
जवळ घेणारा स्वकीय कोणी नाहीं अशी स्थिति असते. पाद्री उप-  
कार करतो ते ठळक डोळ्यांत भरण्यासारखे आणि अंगीं लागण्या-  
सारखेच असतात. तो कुडतीं देतो; अन्न देतो; औषध देतो; अमे-  
रिकेतून येऊन महिना दहावास हजारांचा गळ्या गोळ्या करतां येण्या-  
सारखी, अश्विनीकुमारांना लाजविणारी विद्या अंगीं असतां पोटा-  
पुरतेंच घेऊन सहस्रावधि व्यायिग्रस्तांची पीडा दूर करतो, आणि  
त्यांना पुनः बायकापोरांत आणून सोडतो. असा माणूस ज्या धर्माचा  
उपदेश करील त्याप्रसून सुद्धां परावृत्त राहावें असा पीळ बहिष्कृताला  
कसा राहील ! आमच्या येथे पहा ! तापाच्या सार्थीमध्ये आचा-  
यांनी पुढे होऊन शहरांतले डावटर वैद्य गोळा करून कांहीं सामु-  
दायिक यत्न केला तर काय होणार नाहीं ? पण त्यांच्या म्हणजे  
डावटर वैद्याच्या धर्मबुद्धीला धर्मगुरु हटकीतच नाहींत. अर्थात्  
सार्थी ह्यांजे प्रत्यक्ष वैदूची सुद्धां पोळी पिकण्याची हुल्लड बनूत  
जाते. अशा अनास्थेमुळे आमच्या धर्मात वजावाकी ज्ञपात्यानें चालू  
आहे. ही जों जों अशीच चालत राहील तों तों हिंदुस्थानांत एक  
निराळा गट उसन्न होत आहेसे समजावें. किंतीही माना वांकड्या  
करून राष्ट्रभाव आलविला तरी राष्ट्राच्या चतुःसंमेच्या टोपणाहून  
विशाल असे हें धर्माचे टोपण आहेसे कवूल करावें लागेल. मुसल-

मानाळा युरोपांतून झोऱ्पून बाहेर कांदंण्याची खिस्त्यांची उत्सुकता आणि राजकारस्थानी मुत्सव्यांची तिला संमति या गोष्टी जर एकादी जाणीव मनांत आणून कोंबीत असल्या तर ती हीच कीं, अजून तरी राष्ट्रभावनेपेक्षां धर्मभावना अधिक शिरजोर ठरण्याचा काळ गेला नाहीं. तेव्हा शहाण्याहून शहाणे होण्याची हौस न बाळगलेली वरी. अस्पृश्य लोकांना आपल्या उपेक्षेने आपण जाणूनवूजून पाढी लोकांच्या तावडींत देत आहोत व घरच्या घरी एक नवीन तिढा उत्पन्न करीत आहोत. आपल्या संस्कृतीची रक्षक होण्यासारखी प्रजा फुकाफुकी गमावणे हें पढत मूर्खाचें लक्षण आहे. पण तो अस्पृश्य तरी आमच्या संस्कृतीचा रक्षक केव्हां बनेल? जेव्हां त्याला तिच्या कक्षेत ध्याल तेव्हां! तिचे सर्व तन्हेचे फायदे त्याच्या वांव्याला येतील तेव्हा. त्याला जर तुम्ही संस्कृत केले नाही तर तो वाटेल खाली नव्या मताला मिळणार आणि वाटेल खाच्या गोड हाकेला ‘ओ’ ह्यणणार.

असो. ही आपाची लक्षांत घेऊन या लोकांना खिस्ती न होऊं देणे जसें जखर आहे तसेच धमीतर केलेल्यांना परत आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न होणे जखर आहे. ‘मी खिती होणार’ जसें अवमानानें वस्त झालेला अस्पृश्य म्हणाला तर कांहीं लोक उदासीन अवाजानें ‘जा हो जा’ असें म्हणतात. पण यांत जितका त्रागा दिसतो तितकी काळजी दिसत नाहीं. शक्य ते सर्व प्रयत्न त्याला ठेवून घेण्यासाठी केले आणि मग जर तो आडमुठेपणानें ‘खिस्ती होणार’ असें म्हणून लागला तर त्या वेळची ही भाषा आहे. आधींची नाहीं. पण अस्पृश्य इतका आडमुठा नाहीं. नाहीं नाहीं म्हटलें तरी अगदीं जिरजिरीत का होईना पण त्याच्या समाजावर हिंदुत्वाचेंच पांघरुण आहे. तेच जर जास्त उबदार झालें तर त्याला काय नको आहे? तो आपल्यांतच वागत आलेला नाहीं? तर तसा प्रयत्न

करावा आणि मग रागवावें. असो. जे आर्धींच स्थिस्ती झाले आहेत खांना परत आणें जरूर आहे आणि अशा तन्हेचा प्रयत्न जरी धर्मगुरुंनीं केला नाहीं तरी कै. वैद्यांनीं केलेला आपणा सर्वांना माहीत आहे, व खांच्या बंधूंनींहि तो चाळू ठेवला आहे. हा प्रयत्नाहि पूर्ण यशस्वी होण्यास अस्पृश्यतानिवारणाची जरूर आहे. कारण स्थिस्ती झालेल्या महाराला आपण स्पृश्य कोटींत आलों आहों, इतरांशी हस्तांदोलनाला योग्य झालों आहों ही जाणीव उत्पन्न झालेली असते. पण पुनः जर हिंदुत्वांत गेलों तर संस्कृतीच्या कुंचलीनें माझें कपाळ पुसून काढतील आणि अस्पृश्य छाप वाचून हा अस्पृश्य रे अस्पृश्य म्हणून पुनः येरे माझ्या मागल्या करावयास लोक चुकावयाचे नाहींत, असा वहिम खाला येत राहील यांत शंका नाहीं. तेव्हां खाला परत बोलवितांना खाच्या मनांतील या बारीक शंकेला जागा उरुं देतां कामा नये. खाला आपण हिंदुसमाजांतले अधिकृत घटक आहों अशी भावना उत्पन्न होईसे दिलदारपणा आपण दाखविले पाहिजे. धर्म-पासून प्राप्त होणारें नैतिक फायदे आपण खाला मिळूं दिले पाहिजेत. कोणी कोणी असें समाधान सांगतात कीं, ते घाणरडे असतात तेव्हां खांना धर्ममंदिरांत कसें ध्यावें? वास्तविक पाहतां ही गोष्ट स्वच्छतेच्या मुद्यावरच अडली आहे असें वाटत नाहीं पण तसें जर खरोखरच असेल तर धर्मगुरुंनीं तसें सांगावें कीं, अमुक एक डिग्रीची स्वच्छता असली तर तुम्हांस आंत घेऊ. गोव्याकडील अगदीं घाणेच्या व केवळ 'लंगोटी व पंखा' च नेहमीं घालणाऱ्या स्थिस्ती कामाठ्याला सुन्द्रां स्वच्छ होऊन डगलापट्टा घालून चर्चमध्ये जातां येते. तसें आचार्यांनीं यांना सांगावें कीं, तुम्हास आंत घेण्यास तुमच्या घाणरडेपणाखेरीज दुसरा कोणताहि प्रत्यवाय नाहीं. असें धर्मगुरु म्हणावयास कबूल आहेत का पहा आणि मग स्वच्छतेचा मुद्दा पुढे आणा. मुसलमान किंवा स्थिस्ती निंदान देवळाच्या प्राकारीत

जेथपर्यंत येऊं शकतो तेथपर्यंतहि अस्पृश्य येऊं शकत नाहीं, असे म्हटले म्हणजे राज्यकर्ते विष्णूचेच अवतार असतात असे म्हणावयाचे. पुजारी जेबां ही एकाद्या साहेबाला ही मूर्ति अशी आहे आणि ती तशी आहे असे माना हालवून सांगावयास लागतो तेबां खाला या उत्तराशिवाय दुसरें न सुचणेच रास्त आहे. पण हे असले लोक आपले दास्य लपविष्ण्यासाठीं तत्त्वज्ञानाची फरपट काढतात आणि दास्य चिरंतन करतात येवढाच या उत्तराचा अर्थ आहे. जो कोणी मानगुटीस बसेल तो विष्णू अवतार ! असलीं उत्तरे मिळतात म्हणून खांचा उल्लेख करावासा वाटतो इतकेच, वाकी खांची किंमत काय आहे हें कोणालाहि कल्प्यासारखें आहे.

असो; याप्रमाणे राजकारण, समाजकारण, आणि धर्मकारण या तीनिहि ठिकाणीं अस्पृश्याच्या काय काय तकारी आहेत त्या आतां-पर्यंत दिग्दर्शनरूप थोड्यांत मांडिल्या आईते. राजकारणांत देशाभिमानाला सबळ कारण नाहीं, समाजकारणांत खडखडीत बहिष्कार असून सुखाची वाटणी नाहीं आणि धर्मकारणांत खांच बहिष्काराची परमावधि असून ज्ञान व शांति यांचा लाभ नाहीं. अशी ही तकार थोडक्यांत आहे. आतां हिंदुसमाजातर्फे काय म्हणतां येण्यासारखें आहे, महाराची दृष्टि कशी असावयास पाहिजे या संबंधीं काय म्हणतां येते ते पाहू.

सध्यां पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणीं पांढऱ्या रंगाचे लोक इतर वर्णांच्या बाबतींत जसा आचार करीत आहेत तशाच प्रकारचा आचार त्रैवर्णिक आर्यांनी फार पुरातन काळीं मूळ एतदेशीय लोकांच्या बाबतींत केला. सुपीक प्रदेश आपल्या ताव्यांत ध्यावेत, हरतङ्हेच्या संपत्ति तेथें उत्पन्न कराव्या, आपण भोगाव्या व थोडा वाईटपणा पदरीं आला तरी तो पतकरून आपल्या पुर्दाल ग्रजांच्या उपभोगासाठीं मोठ्या दक्षतेने ल्या जपून ठेवाव्या, अन्य वर्णांशीं

लग्नसंवंध करून नयेत, इतकेच काय पण ल्यांचा शेजारधर्महि योग्य मानून् नये, प्रसंग पडल्यास ल्यांना शासन करावें आणि ल्यांनी नमतें ध्यावयाचें मनांत आणल्यास फार झालें तर आपल्या सेवाचाकरीची जबाबदारी ल्यांजवर सोंपवावी, पण इतर सामाजिक आणि राजकीय हक्क व सवलती, संस्कृतीचा समानपणा स्थापीत न करतील इतक्या प्रमाणांत वाव्यात, असा वर्तनक्रम हळ्ळीच्या मोठमोळ्या वसाहती अंगिकारीत आहेत. प्राचीन आर्यांनी हीच गोष्ट केली. ज्या जमातींनी सारखे खडाषकच ठेविले ल्यांना सरसकट झोडपीत नेऊन कोठे तरी मोठाल्या अरप्ण्यांत अगर पहाडांत नेऊन घातले. जे कोणी अधिक जुळते घेतातसे दिसले ल्यांना आपल्या सामाजिक जुळणीत गुंतवून टाकले. ल्यांना संपत्ति व वैभव हीं प्राप्त करून घेण्याच्या ज्या कांहीं मर्यादा होल्या ल्यांच्या आंत घेतले नाहीं. पण आपलीं सेवाचाकरीही व्हावी आणि ल्यांनाहि चंदीचारा मिळावा अशा तज्ज्ञेचा कांहींसा सलोखा केला. ही गोष्ट 'ग्राम' ही संस्थ नीट पहावी म्हणजे ध्यानांत येईल. हळ्ळीचीं वाहतुकीचीं साधने उत्पन्न होण्याच्या आधीं व भाकरीच्या शोधार्थ दार्हा दिशा येरझारा करणे भाग पडण्यापूर्वी प्रत्येक गांव म्हणजे स्वतःपुरता पूर्ण असा एक सुटा घटक असे. ल्यांतील नारुकारुंची व इतर धंदेविशिष्ट जातींची व्यवस्थाही एका बुद्धिपुरस्सर केलेल्या योजनेची दर्शक असे. जसे इतर धंदेवाले तसे या योजनेत महार, मांग, दोर, चांभार हे लोक बहुतकरून सांपडावयाचेच. जे लोक ल्यांच्याशीं सर्वथैव फटकून राहिले आणि मग टळढळीत गुन्हेगार जातींत मोऱ्यू लागले ते आपल्याला गांवगन्ना दिसावयाचे नाहींत; पण वर लिहिलेल्या जातींपैकीं बहुतेक प्रत्येक जात समाजाच्या घटनेत कायमची गुंतवू गेलेली दिसेल. 'गांव तेथें महारवाडा' या म्हणीचा इतर कांहीं

उपयोग असला तरी प्रत्येक गांवांत महारवाडा असतोच असतो हा वाच्यार्थ तीवरुन स्पष्ट होतो.

सांगण्याचे तात्पर्य इतकेच कीं, कोळा, भिळू, गोंड इत्यादि-कांप्रमाणे सुसंस्कृत आर्यपासून फाटून न राहतां या जाती राष्ट्रीय जीविताच्या दृष्टीने आर्याशीं इतरांपेक्षां अधिक जवळ आल्या आणि कौणता का दर्जा होईना, पण तो पतकरुन त्यांनी जेत्या लोकांशी एक तऱ्हेचे लागतेपण उत्पन्न केले हें निःसंशय आहे. त्यांच्या वृत्तीची सोयही आर्यांनी खास केली होती. महार लोकांचे एकंदर ५२ हक्क आहेत असें त्यांच्यांतील माहितगार ह्याणतात. या हक्कांपैकीं कांहींचा उल्लेख करुन त्यांचा नीतिदृष्ट्या विचार पुढे करीन. सध्या इतकेच लक्षांत ठेवावयाचे कीं, चरितार्थाचे हटकून साधन असें महारांच्या पदरीं कांहीं तरी एक होतेच होते. पण रंगद्वेषाचा प्रभाव सद्यःकाळीं जसा दृष्टीस पडतो त्यापेक्षां कमी वाईट पूर्वीच्या काळीं होता असें ह्याणवत नाहीं. “आमच्याशीं लढावयाचे असेल तर लढा आणि मरुन जा. फटकून राहावयाचे असेल तर आमच्यापासून स्पष्टपणे पृथक राहा. आमच्या शेजारास यावे असें ह्याणणे असेल तर या, आक्षांसही नोकर चाकर हवेतच आहेत, तुम्हांला पोटभर खावयास देऊं पण एवढे मात्र खडखडीत ध्यानांत ठेवा कीं, आमच्याशीं बरोबरीचे नाते आम्ही तुम्हांस केव्हांहि लावूं देणार नाहीं, अणि वैमवाचे वाटेकरीहि होऊं देणार नाहीं” हा वरचट संस्कृतीच्या लोकांचा खालच्या लोकांना नेहमींचा रोकडा जवाब आहे. पण वाईटांत चांगले इतकेच कीं, सवंध जमातीच्या जमाती जिवंत राहूं शकल्या. ही कांहीं सामान्य महत्वाची गोष्ट नव्हे. जेथें वंशाच्या वंश हव्हूहव्हू अत्यपंसंख्य होत होत कायमचे लृप्त व्हावयाचे तेथें जिवानिशीं राहतां आले हा कांहीं सामान्य फायदा नव्हे. अनेक मानवंशांच्या चाललेल्या झटापटींत आणि त्यांच्या हितसंबंधांच्या

गल्लर्तींत कोणा लोकांचे भाग्य कसें उदयास येईल हें खरोखरच अतर्क्यु आहे ! सध्याचा मनु तरी असा दिसतो कीं, सहस्रावधि वर्षे लोकांच्या सुखाकडे आणि वैभवाकडे केवळ दुरुन पाहत वसावे आणि आपण व आपलीं मुलेलकरे यांनीं जन्मापासून मृत्युपर्यंत अवमान आणि लाचारवृत्ति यांच्या घाणेन्या चिखलांत रुतलेले राहावे, अशा या दास्याच्या अवस्थेतून या मांगमहारादींचा उद्धार ज्वावा. ही भाग्योदयाची वेळ ज्या त्रैवर्णिकांच्या विगेधसंगर्तींत त्यांना लाधली त्या त्रैवर्णिकांचे, इतिहासाच्या मोठ्या दृष्टीने, अस्पृश्यांनीं आभारच मानले पाहिजेत. मी या ठिकाणीं भिन्न भिन्न मानववंशांच्या ज्या हालचाली आणि घडामोडी भूपृष्ठावर चालतात त्यांचा हिशेब म्हणून उंच भूमिकेवरुन लिहात आहें; अगदी आजच्या वादाला या किंवा त्या पक्षाला जमवून घेण्यासाठी लिहीत नाहीं. या मुद्याचे विवेचन शांतपणे वाचणे साभिमान बळावलेल्या महारसुशिक्षितांस अशक्य आहे हें मी जाणून आहें. पण हा भूतकालीन गोष्टींचा आढावा आहे आणि त्या दृष्टीने त्याची किंमत ठरवावयाची आहे.

दुसरे असे कीं, ज्या त्रैवर्णिकांवर अस्पृश्यांनीं कहर केला त्याच त्रैवर्णिकांत भागवतधर्माचा संप्रदाय थेट महारवाढ्यांत नेऊन पोंचणारे विशाळ अंतःकरणाचे संत—महंत उत्पन्न झाले. सर्व धर्मज्ञान अवघड संस्कृतांत आणि “ दूर उभा राहा ” असे म्हणणाऱ्या गुरु-जींच्या मुखीं असा प्रकार होता. पण महाराष्ट्रसंतांनी “ संस्कृतातेहि पैजा जिके ” अशा मराठी भाषेत आणि सवीना मनमुराद लाभेल अशा बालबोध पद्धतीनें तें देशभर खैरातून टाकले. इतके कीं, जातोजात संत पैदा झाले आणि सामाजिक दृष्ट्या दूर ठेवलेल्यांनाहि संत म्हणून मान मिळूळ लागला. त्याचा अर्थ असा कीं, अस्पृश्य जारींना अभिमान वाटेशी एकेक विभूति लांच्यांत उत्पन्न झाली. चोखामेळू

आणि रोहिदास याच पवित्र पुरातन नांवांभोवतीं त्या त्या जारीचे लोक गोळा होत आहेत. ज्या जारीना इतिहास, सामाजिक दर्जा आणि धर्मज्ञान यांचा पाठपुरावा आहे त्यांच्या विभूति या तीनहि प्रदेशांत सांपडतात. पण महार—चांभारांना या गोष्टी लाभल्या नाहीत. त्यांना भागवतधर्माचे एकच ठिकाण गुणोत्कर्षाला मिळालें आणि त्या ठिकाणी त्यांना विभूति प्राप्त झाल्या. पण हें ठिकाण मिळवून देण्याचे काम त्रैवर्णिक संतांनी केलें हें विसरतां कामा नये. आपला भूतकाळ म्हणजे कोरा कागद आहे असेच महार—चांभारांनी वाढू देऊ नये. ‘सर्व गोष्टींचा परित्याग करून मला शरण ये’ म्हण- णाऱ्यांच्या राज्यांतील अमीर—उमराव त्यांच्या पूर्वकालांत होऊन गेलेले आहेत आणि ही परिस्थिति पूर्वग्रह झिंजाडून देऊन दीनांना जवळ करणाऱ्या संतांनी उत्पन्न केली ही गोष्ट अस्पृश्य व तदितर यांनी अवश्य ध्यानांत ठेवावी.

शिवाय त्रैवर्णिकांच्या दुसऱ्या एका चळवळीचा फायदा अस्पृश्यांना आपाआपच मिळणार आहे. प्रस्तुतच्या राजकीय चळवळीचे कष्ट खरोखर त्रैवर्णिकच करीत आहेत. मनाने, बुद्धीने व शरीराने जें जें कांहीं करणे जरूर आहे तें तें सर्व अस्पृश्येतर लोकच करीत आहेत कोणी कोणत्याहि मताचा असो, त्याच्या प्रयत्नाचा रोख स्वराज्याचे हक्क संपादण्याकडे आहे हें उघड आहे. पण त्या मिळणाऱ्या भावी स्वराज्याचे फायदे त्रैवर्णिकच घेणार आहेत असा कोणी लटका समज करून घेऊ नये. देशांत कारखाने व उद्योगांदे सुख झाले व भाकरी स्वस्त झाली तर ती म्हणजे केवळ त्रैवर्णिकांनाच होणार आहे असे मानण्यांत वादांतली आढी आणि पीळ दिसेल, पण त्यावरोवरच यथातथ्य ज्ञानाचा जाणूनबुजून केलेला विपर्यासाहि दिसेल. एवढी इंग्रेजसरकारच्या राज्याची प्रचंड दगडबंद इमारत ऐण तीहि गदगदा हालविष्यास देशभक्तांनी कमी केलें नाही; इतकी

कीं, रखवालदार भय्या कांहींसा घावरल्यासारखा सुद्धां दिसतो ! हे सर्व पराक्रम हिंदूपैकीं अस्पृश्येतरांनीच केलेले आहेत. या पराक्रमाचे बाटेकरी होण्याइतपत परिस्थिति त्यांना इतरांनीं अनुकूल ठेविली असती तर अस्पृश्यांनींहि कांहीं कार्यभार शिरावर घेतला असता यांत संशय नाहीं. पण आपला प्रस्तुतचा मुद्दा इतकाच आहे कीं, अस्पृश्यांची तदितरांशीं कसल्या प्रकारचीं नातीं आहेत हें पहावें. अस्पृश्यांची कड घेऊन जें काय यथामति लिहितां येण्यासारखें होतें तें थोडक्यांत पण स्वच्छपणें लिहिल्यावर इतर समाजाकडे कोणत्या लागेबांध्याच्या दृष्टीनें त्याला पाहतां येईल हें पाहण्याचा यत्न केला आहे. त्रैवर्णिक झगडत असले तरी त्या झगड्याकडे आपलेपणाची दृष्टी ठेवून सुद्धां अस्पृश्यानें दक्ष राहिलें पाहिचे हें उघड आहे.

अस्पृश्यांनीं आपल्या वैगुण्यांकडेही नीट लक्ष पोंचविलें पाहिजें. उठल्यासुटल्या सरकाराला शिव्या देतांना थोडें आत्मनिरीक्षण करीत जा म्हणून जें गांधींनीं लोकांना बजाविलें तें अस्पृश्यांनीं आत्मशुद्धीच्या दृष्टीनें ध्यानांत ठेवावें. अस्पृश्यास्पृश्यांत बारीकसारीक किती तरी भेद आहेत. सर्व अस्पृश्यांचा मिळून एक गडा मानणे चूक आहे. इतरांकडून न शिवलें जाणे ही एकच काय ती बाब त्यांना सामान्य आहे. लग्नसंबंध तर दूरच राहो, पण त्यांच्या त्यांच्यांत अन्नोदक-व्यवहारहि होत नाहींत. महार आपल्याला सर्वाहून श्रेष्ठ समजतो. कांहीं कांहीं ठिकाणीं महाराचा वरचष्मा उगाच आहे असें चांभार समजतात, पण स्वतःला मात्र ते ढोराहून वरचे धरतात. मांग हा एकादे वेळीं महारापेक्षां कमी असल्याची कबुली जरा कुरकुरतच देतो. गुरें ओढणे, तीं फाडणे, कातडीं धुणे, कमावणे, जोडे शिवणे इत्यादि धंद्यांचें कमीअधिक महत्त्व, स्वच्छतेचें मान, तसेंच मेलेल्या गुरांच्या मांसाचा खाण्याकडे उपयोग करणे न करणे यां बाबी लक्षांत येतल्या म्हणजे या निरनिराळ्या लोकांच्या उच्चनीचपणाचा हिशेब

कोणालाहि सहज करतां येण्यासारखा आहे. पण पुष्कळदां हा हिशेब चुकेल. खजिन्याची विनवोभाट ने—आण करून राजपुरुषांच्या विश्वासास पात्र झालेला, गांवकीच्या दरबारांत पाटील-कुळकर्णीच्या खालोखाल मान सांगणारा आणि क्वचित् रणमैदानाचीहि हवा पाहिलेला महार सहजच आपल्याला चांभारपेक्षां श्रेष्ठ समजतो. पण सर्वच चांभार हे त्याचें श्रेष्ठत्व कबूल करणार नाहीत. स्वच्छतेच्या दृष्टीने दोन्या वळणारा मांग इतरांहून श्रेष्ठ असावा, पण तो “भाजी” खाणारा असल्यामुळे कमी समजला जातो. महाराच्या देवळाच्या आवारांत सुद्धां मांग येऊ शकत नाही. आणि चमत्कारिक वाटेल पण परटापेक्षां आपल्याला श्रेष्ठ मानणारे महार कोठे कोठे भेटतील ! शहरांत दारूचे व्यसन या लोकांना अतिशय असते. आणि महार दारूड्याची दारू न पिण्याबद्दल कंलेली आर्जवे फार वाया जातात अशी बँहालंटिअर्सची तक्रार आहे. शहरांत पानस्वातंत्र्य फार; तसेच सिनेमांतील उघडीनागडीं चिंत्रे पाहावयाचा नादहि मोठा; आणि श्रीमितांनी आणि खावंदांनी खेळावयाच्या रेसेच्या हैदोसाची चटकहि मोठी. या गोष्टींनी शहरांतील अस्पृश्यांच्या मनाची धुळधाण उडवून दिली असते. कांहीं कांहीं खेडेगांवचे मांग व रामोशी चोन्यादरवड्याबद्दल मुलुखभर कीर्ति कमवून राहिले आहेत ! अशी जरी हक्काकत असली तरी शुद्धीवर राहिलेले अस्पृश्य कांहीं थोडे नाहीत. आपली स्थिति, आपली आपत्ति पाहून खेद आणि दुःख यांनी भरून गेलेले अस्पृश्य आपल्याला पुष्कळ भेटतील. शहरांत जागेची फार जिगजीग असल्यामुळे स्वच्छतेचे मान पाहिजे असून सुद्धां पुरेसे ठेवतां येत नाहीं. खेडेगांवची हीच प्रजा पाहिली म्हणजे आनंद होतो. घरे स्वच्छ, माणसे चालीरीतीची आणि क्वचित् भारदस्तहि दृष्टीस पडतील. त्यांना पाहून अस्पृश्यतानिवारणाची जखरी कां आहे हें मनांत अधिक ठसते, आणि समाजाने मनांत आणले

तर वाटतो तितका हा प्रश्न अवघड नाहीं सेहि क्षणभर वाटते. असो. वर जीं वैगुण्ये म्हणून दाखविलीं आहेत त्यांचा अस्पृश्यांनी नीट विचार करावा. आपल्याला वाईट म्हणणाऱ्याचा राग यावा हें साह-जिक आहे तसा तो आला तरी चालेल, पण त्यांनी कामाला लागावे. अस्पृश्यता घालविण्यासाठीं जे कांहीं यत्न होत आहेत व होतील त्यांना अनुकूल भूमि तयार करणे हें ज्यांच्या कपाळीं ती आजवर लिहिली आहे त्यांचेच मुख्य कर्तव्य आहे. हें करीत अस-तांना इतर समाजांशीं असलेले आपले अंतर ज्या कृत्याने वाढेल असे कोणतेहि कृत्य करण्याच्या मोहास अस्पृश्यांनी बळी पडू नये, यांत त्यांचे खरें हित आहे.

या पुढे अस्पृश्यांपैकीं मुख्य जारींच्या उत्पत्तीची, चालीरी-तींची व धंद्याविषयींची थोडीशी माहिती द्यावयाची आहे. अस्पृश्य जारींच्या उत्पत्तीविषयीं मागें एके ठिकाणीं उल्लेख आलेला आहे. परंतु त्या वेळचे 'प्रस्तुत' निराळे असल्यामुळे त्यांच्या उत्पत्तीच्या केवळ उल्लेखापलीकडे विशेष कांहीं लिहिले नाहीं; असो. महार, मांग, ढोर, चांभार, व रामोशी या जारींविषयींच लिहावयाचे आहे, कारण मुख्य अस्पृश्य जाति याच होत. निरनिराळ्या जमारींची कितीहि गळूत झाली असली तरी व्यक्तिव्यक्तीच्या नाकाडोक्याच्या आकारांवरून, ती कोणत्या मानववंशांत हटकून जाऊन पडते, हें आम्ही सांगू शकतो असे म्हणणाऱ्या आधुनिक शास्त्रांचा असा अभिप्राय आहे कीं, अस्पृश्यांपैकीं बहुतेक जाति अनार्य आहेत. सिंधूपासून गंगेपर्यंत सर्व नद्यांच्या कांठच्या समृद्धीवर उत्तम जोगा-वलेले आणि विजयाची वेदकालीन ईर्ष्या अंगीं पुरी बाळगून अस-लेले युयुत्सु जसजसे खालीं खालीं उतरूं लागले, तसुतसे त्यांच्या उप दर्पामुळे आणि स्वसंरक्षणाच्या सहज इच्छेमुळे हे अनार्य लोक हृदं लागून दृश्याखोज्यांच्या आश्रयाला गेले असावेत असे अनुमान

आहे. आर्य तर विशाल मनाचे आणि साधनसंपन्न; त्यांच्यापुढे यांनी कसें टिकावें? जों जों सासुखास जास्त होऊ लागला आणि जीवितच संशयांत सांपडू लागले. तों तों हे पहाडी मुळख आणि निविड अरण्ये यांत वस्ती करू लागले व पुढे या नवीन जोमदार लोकांनी कसलाहि पसारा मुळखभर पसरला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपले स्वतंत्र जिणे संभाकून राहिले. मिळु, कोळी, गोऱ्ड इत्यादि लोकांविषयीं केलेले हें अनुमान पायाशुद्ध आहे असे म्हणवत नाही. कारण आर्यांचा उपसर्ग पोंचण्याच्या आधी हे जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत असत असे जेव्हां इतर पुराव्यांवरून सिद्ध होईल तेव्हांच हें अनुमान खरे मानतां येईल. नाही तर जेथें जेथें रानटी लोक सांपडतल तेथें तेथें ते शेजारच्या सुधारलेत्या लोकांकडून हांकल्ले गेले असा सिद्धांत फलित व्हावयाचा. सांगण्याचा मुद्दा इतकाच कीं, वरील जातींचे लोक आर्यांच्या उपद्रवामुळे नाही, तर आधींपासूनच रानवट व ढोंगरकरी असण्याचा संभव आहे.

असो. हें अनुमान खरे असले तरी प्रस्तुत लेखांतील विषयभूत जातींच्या कुलपरंपरेचा त्यांत खुलासा होत नाही. पण महार, मांग इत्यादि लोकांविषयीहि आधुनिक शास्त्रांचा असाच सिद्धांत आहे कीं, हे लोक अनार्यच होत अर्थात् आर्यांच्या वसाहती आपल्या प्रांतांत फैलावण्याच्या पूर्वीपासूनहि हे लोक सपाठ मैदानांत राहत असत, व जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत. जमिनीचे मालक तेच होते, व आर्यांकडून जिंकले गेत्यानंतर त्यांना उपरेपणा प्राप झाला. कोणी म्हणतात, ह्या जाति द्रविडियन मानववंशापैकीं आहेत. कसेहि असो, ते आर्यवंशीय नव्हेत, याविषयीं सर्वांचे एकमत आहे. आपल्या जुन्या शास्त्रकारांच्या जातकुटी देण्याच्या पद्धतीने पाहिले असतां हे लोक संकर जातींपैकीं आहेत.

पण ही प्रतिलोम प्रजा संख्येने इतकी अफाट केव्हां व कशी झाली हेतु पद्धतीवरून नीट कळत नाहीं. ह्या पद्धतीत श्रेष्ठ-कनिष्ठ जातींच्या गुणाकाराची तुसीतीं कोष्टकें आहेत. अमुक जात कशी झाली असें विचारतांच, एका ठराविक कोष्टकावर बोट ठेवावयाचे व तिची जातकुळी त्या कोष्टकांत दिलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठ जातीच्या नांवाशीं भिडवावयाची असा हा प्रघात आहे. शास्त्राविषयीं आदर असून सुद्धां ह्या पद्धतील शास्त्रीयता न पटेशी. व अविश्वास्य वाटते. शिवाय इतिहास आणि वर उलेखिलेले शीर्षमापनाचे आधुनिक शास्त्र यांच्या जबानीनंतर तर आपली जुनी पद्धत अगदी ठकाऊ वाटते. असो. आपलीं धर्मशास्त्रे व आधुनिक शास्त्रे यांना बाजूला ठेवून त्या त्या लोकांच्या आपापल्या उत्पत्तीविषयीं काय कल्पना आहेत हेतु पाहिले तर निरनिराळे विचार मनांत उत्पन्न होतात. आणि अति दूरच्या भूतकाळांत दिसणाऱ्या अंधारांतील अस्पष्ट आकृतीवरून आर्यसंस्कृति, व आर्य येथे येण्याच्या आधीं चाढू असलेली संस्कृति, यांचा परस्परांवर काय परिणाम झाला असेल याविषयींच्या त्यांच्या कल्पना जशा, तशा, त्यांच्या चालीरीती व धंदा याविषयींच्या हकीकीतीहि मोठ्या बोधकारक आहेत म्हणून त्या होतां होई तो आटपशीरपणाने खालीं देतों.

रामोशी हे कांहीं ठिकाणीं अस्पृश्य समजले जातात व कांहीं ठिकाणीं स्पृश्य मानले जातात; कांहीं माहितगार रामोशांचे असें म्हणणे आहे की आपण कोंठेच अस्पृश्य समजलों जात नाहीं. त्यांचा संबंध जर्मीन कसणाऱ्या कुणबी लोकांशीं बराच येत असल्यामुळे व रखवालीचीं वगैरे कामे त्यांच्याकडे असल्यामुळे शिवताशिवतीचा प्रसंग अर्थातच जास्त पडतो. दाशरथी रामचंद्र दंडकारण्यांत असतांना आम्ही त्याची सेवा फार एकनिष्ठपणे केली, सीतादेवीला बंधमुक्त करून

इकडून परत जातांना, आमच्यापैकीं पुष्कळांना त्यांने अयोध्येस वरोबर नेले, व आमचा विश्वासूपणा लक्षांत घेऊन आग्हांस रखवालीचे काम सांगितले; त्यांने आम्हांवर बापासारखे प्रेम केले व म्हणून आम्ही आमच्या जातीला ‘रामवंशी’ म्हणजे रामोशी असें नांव घेतले असा स्वतःच्या पूर्वपीठिकेचा इतिहास रामोशी लोक सांगतात. इतक्या उंच नांवाशीं आपला संबंध घडून आल्यामुळे पुष्कळांनीं मांसाशनहि वर्ज केले. त्यांना रामभक्त असें म्हणतात. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या हड्डीवरील वेरडांशीं यांचा पुष्कळच सारखवटपणा आहे व म्हणून या दोघांची कुलपरंपरा एकच असावी असें कांहींचे मत आहे. अर्थात् या उभयतांनाहि हें एककुलत्व पसंत नसेल. रामोश्यांचे बांदाढे, वेरड, हळणे, कडू, मांग इत्यादि पोटविभाग असून त्या प्रत्येकाचे पुनः चव्हाण व जाधव असे वारीक भाग आहेत. मराठा-कुण-बिणीशीं लग्ने झाल्यामुळे कडू नांवाची जात, व मांगिणीशीं झाल्यामुळे मांग रामोशी ही जात उत्पन्न झाली असें म्हणतात. पूर्वांच्या राज्यांत यांच्याकडे किल्लेदाराचे काम असे. लग्ने वगैरे चालविष्यास देशस्थ ब्राह्मण कोठे कोठे जातो. इतर समारंभ व संस्कार जंगम लोकहि चालवितात. यांच्याच जातींतील गुरु “गोसाबी” हे होत.

मांग लोकांचा मूळ पुरुष यमऋषि. त्याला सात मुलगे. पैकीं कर्कमुनीला दोन मुलगे झाले. यांपैकीं पहिल्यानें शंकराची गाय खाल्यी म्हणून त्याला, ‘तूं महार हो’ असा शंकरानें शाप दिला, व दुसऱ्यानें प्रत्यक्ष जरी खाल्यी नाहीं, तरी त्याच्या अंगावर त्या मेलेल्या गायीच्या रक्ताचा शिडकाव झालेला होता म्हणून त्याला ‘तूं मांग हो’ असा शाप दिला. असो. त्या कथेचा अर्थ कांहीं असो, चेहरेपट्टी व रंग यांवरून हेहि आर्यांची वसाहत होण्याच्या पूर्वीचे येथील रहिवासी होते. महाराष्ट्र, कर्नाटक

व गुजराथ या तीनहि प्रांतांत यांची वस्ती आहे, पण रोटीबेटी-  
व्यवहार मात्र चालू नाहीं. ह्या लहानशा जातीचे सुद्धां बेटीव्यवहा-  
राला बंद असे पंचवीस पोटविभाग आहेत. त्यांच्यापैकीं कांहीं  
आडनांवेंहि ध्यानांत टेवण्यासारखीं आहेत—आपटे, भिसे, चव्हाण,  
धोंगडे, गाइकवाड, जाधव, जगताप, जोगदंड, कांवळे, लोंडे,  
मोहिते, मोरे, नांदे, पवार, साठे, शिंदे इत्यादि. यांचा मुख्य धंदा  
नाडे, चन्हाटे करण्याचा आहे.

द्वारांपैकीं वरेचसे लिंगायत आहेत. बुधलेकरी, बुंदेलखंडी,  
हिंदुस्थानी, कर्नाटकी, खेतरपुडी, लिंगायत इत्यादि पोटविभाग  
असून त्यांच्यांत रोटीबेटीव्यवहार बंद आहेत. यांच्यापैकींहि कांहीं  
आडनांवें मनोरंजक वाटतील—बोराडे, गाइकवाड, होळकर, इंगळे,  
कदम, मानकर, साळुंके, शिंदे इत्यादि. जितकीं आडनांवें तितकीं  
देवके असून एकाच देवकांत लग्नसंबंध होत नाहीत. कातडे  
कमावणे हा त्यांचा मुख्य धंदा असून कमावलेल्या कातड्याच्या  
बाजारांत मांडण्यासारख्या चिजा तयार करणे हें कामहि कांहीं लोक  
करतात. यामध्ये पुष्कळजण वारकरी आहेत. त्यांच्या जातीचाच  
खतंत्र असा गुरु म्हटला म्हणजे “कानफाळ्या गोसावी” हा  
आहे, व तो आपली वार्षिक दक्षिणा आपल्या शिष्यशाखेकडून  
नियमितपणे उकळतो.

आपला मूळ पुरुष एक शिवभक्त होता असें चांभारांचे म्हणणे  
आहे. कोणी कोणी हा मूळपुरुषत्वाचा अधिकार मार्केडे ऋषीला  
देतात व बाकीच्या अस्पृश्यांतच हे मोडत असल्याने व बाकीचे  
अस्पृश्य अनार्य असल्यासुलें या लोकांनाहि सामान्यतः मूळ अनार्य  
प्रजेपासून उत्पन्न झालेल्या लोकांत मोडण्यांत येते. पण हे लोक  
आर्य प्रजेपैकीं असावेत असें आधुनिक शोधकांचे म्हणणे आहे.  
रंगानें हे लोक बाकीच्या अस्पृश्यांपेक्षां उजल असतात व त्यांच्यां-

तील स्थियांना सुंदर वर्ण व रूपसंपदा हीं लक्षांत येण्याइतपत  
 चांगलीं लाभलेली असतात, ही गोष्ट सर्वाना मार्हीत आहे. चर्म-  
 काराचा धंदा अगदीं जुन्या वैदिक वाडमयांत व बुद्धपूर्व वाडमयां-  
 तहि उल्लेखिलेला आढळतो. त्या काळीं या धंद्याला फार मोठे महत्त्व  
 प्राप्त झाले होते. खुद राजे लोकांपाशीहि ओळख होण्याइतपत व  
 संघटण घडण्याइतपत या धंद्यांतील पुढान्यांना राजदरबारीं आणि  
 समाजांत मान असे. पुढे अंगीं निष्प्रभता उत्पन्न करणारी बुद्धाची  
 अहिंसा सगळीकडे पिकल्यावर जो तो असल्या धंद्यासंबंधाने खंती मानूं  
 लागला, व तो धंदा करणारे लोक कमी प्रतीचे मानले जाऊ लागले.  
 हक्कूहक्कू त्यांच्या विषयांचा तिटकारा वाढत जाऊन बाकीच्या अना-  
 यांप्रमाणे त्यांनाहि बहिष्कृत व्हावें लागले. चांभार आर्यकुलोद्भव  
 आहेत हे सिद्ध करण्यासाठीं पुढील गोष्टींचा निर्देश करण्यांत येतो.  
 इतर अस्पृश्यांत जा नाहीं ती प्रेते जाळण्याची चाल त्यांच्यांत आहे;  
 तसेच मृतांच्या अस्थि पवित्र नद्यांत टाकण्याची चालहि त्यांच्यांत  
 आहे. शिवाय श्राद्धपक्ष करून हे लोक ब्राह्मणाला दक्षिणा देतात  
 व गोमांस अत्यंत निंद्य समजतात. असो. एखार्दी जात अनार्य  
 म्हटल्याने ती अगदीं कुचकामाची ठरते असा कांहीं नियम नाहीं.  
 पण शौर्य, पराक्रम, विद्याभिरुचि, कलाकौशल्याची वाढ, परमार्थ-  
 ज्ञान इत्यादि वावरींत इतिहासाला आठवण नाहीं तेव्हांपासून तहत  
 आतांपर्यंत ज्या आर्यवंशाजांनीं अमर असा नंवलौकिक मिळविला  
 त्यांपैकीं आपण आहोत असे वाढून चांभाराच्या रक्ताला हुरूपाने  
 उसळी मिळाली तर त्यांत काय नवल? एखाद्या जातीच्या उत्पत्तीच्या  
 ज्या निरनिराक्ष्या उपपत्त्या अडाणी व कदाचित् लुच्या लोकांनीं  
 बसविलेल्या असतात त्या सर्वांची एकवाक्यता कधींच घडून  
 यावयाची नाहीं, व या उपपत्ति जों जों जुन्या तों तों त्यांच्याविषयीं  
 शंकाकुशंका फार; कारण त्या बुद्धीला ग्राह वाटेनाशा होतात. वर

दिलेली चांभारांच्या उत्पत्तीची हकीकत आधुनिक पद्धतीच्या शोधकांनी दिलेली आहे; असो. मराठी चांभारांचे अहिर, चेवळी, दाभोळी, घाटी, हरळी, कोंकणी इत्यादि भाग असून त्यांचे एक-मेकांशी विवाहसंबंध होत नाहीत.

ल्यांतल्या त्यांत हरळी व दाभोळी हे स्वतःला चेवळी जातीपेक्षां श्रेष्ठ समजतात; कारण चेवळी जात हलक्या जातीचे जोडे नीट करते आणि मुर्दाड मांस खाते. यांच्यापैकीहि काही आडनावें ध्यानांत ठेवण्यासारखीं आहेत—भागवत, चव्हाण, देशमुख, देवरे, जाधव, कबाडे, कदम, काळे, पवार, सोनावणे, वाघ, शिंदे, सातपुते इत्यादि. यांचे धार्मिक विधि बहुशः ब्राह्मणच चालवितात. नगराकडे स्मशानविधीला यांना जंगम लोक लागतात.

शेवटीं अस्पृश्यांपैकीं प्रमुख जातीची म्हणजे महारांची हकीकत शावयाची. ह्याच्या उत्पत्तीच्या कथा निरनिराळ्या तीनचार आहेत. कोणी महार समजतात कीं, ब्रम्हचाच्या तळव्यापासून स्वरूप सोमाजी महार निघाला त्याची प्रजा म्हणजे अंत्यजाची. कोणी म्हणतात, बेलाच्या पानावरील थेंबाचे पार्वतीने बालक केले, त्याने गाय मारून खाल्या तेव्हां शिवांने शाप दिला कीं तूं ‘महार हो.’ तिसेरे कोणी समजतात कीं, सोमाच्या म्हणजे चंद्राच्या डाव्या ढोळ्यांतून आपण पडलो. हा चंद्र शिवाच्या मस्तकावर आहे हें सांगणे नकोच. हे सोमवंशी महार झाले. शेवटीं काहीचें असें मत आहे कीं, गाईने आपल्या चार मुलांना असें विचारिले कीं, मी मेल्ये तर तुम्ही काय कराल? पहिले तिघे म्हणाले, आम्ही तुझी पूजा करू; पण चवथा म्हणाला कीं, मी उपजप्याच्यापूर्वीं तूं जंस मला आपल्या पोटांत ठेवले होतेस तसें मी तुला माझ्या पोटांत ठेवीन, म्हणजे मी तुला मटकावून टाकीन! अर्थात् याचा हा ‘महा आहार’

पाहून स्याला महार हें नांव देण्यांत आले, असें कोणी समजतात. पण ही केवळ शद्वावर कोटी आहे हें उघड उघड दिसते. कांहीं चिद्वानांच्या मते 'मृताहारी' म्हणजे मुर्दाड मांस खाणेरे या शद्वावस्तुन 'महार' शद्व निघालेला असावा.

असो. अशा या महारांच्या जारीचे बेटीव्यवहाराला बंद असे पन्नासाहून जास्त विभाग आहेत. महार या शब्दालाच निरनिराक्षया कारणांनी पुढील पर्याय शब्द उत्पन्न झालेले आहेत—अंत्यज, अतिशूद्र, भूमिपुत्र, धरणीचे पूत, भूयाळ, चौखामेळा, घेड, डोंब, हुलसाव, काठीवाळे, मेहेतर, मिराशी, परवारी, तराळ, थोरल्या वरचे, वेसकर इत्यादि. भिन्न भिन्न कारणांनी कांहीं चमत्कारिक पोटजातीहि उत्पन्न झाल्या आहेत—जसे गोपाळ महार म्हणजे महारांतील तापसी; मुरळी महार म्हणजे खंडोबाला सोडलेल्या मुर्लींची प्रजा; गवशी महार म्हणजे व्यभिचारोत्पन्न महार प्रजा; जोगती महार म्हणजे यलुम्माच्या भगत प्रजा, इत्यादि. सर्व महाराष्ट्रमर महार लोक पसरलेले असून प्रत्येक जिल्हांतील महारांचे दोनपासून अठरापर्यंत पोटविभाग पडलेले सांपडतात. यांच्यापैकीं कांहीं शेलकीं आडनावें पुढे दिलीं आहेत—भावेराव, चव्हाण, वाघमारे, वर्तक, यादव, दिवे, गायकवाड, गरुड, जाधव, जोशी, कदम, काळे, लकडे, लोखंडे, मोहिते, मोरे, शिंदे, शिरके, तांबे, ३० लंबे वैगेरे चालविण्यास ब्राह्मण जातो. वैष्णव, शैव, कबीरपंथी, नाथपंथी इत्यादि मतसांप्रदाय असून गुरु, साधू, पंडित, गोसावी, मेंडेजोशी इत्यादि यांना धर्म शिकवितात. महारांचे धंदे म्हटले म्हणजे खजिन्याची नेआण करणे, अधिकाऱ्यांची वेठ करणे, कर भरणाऱ्यांना चावडीवर बोलावून आणणे, गांवकुसवाकडे पाहणे, रस्ते झाडणे आणि गांवशिवाराची हड ध्यानांत ठेवणे. या सर्व कामां-साठीं अल्पसा मोबदला पैशाच्या रूपाने, व बराचसा जमिनीच्या

रूपानें मिळतो. शिवाय सध्या बवंशीं बुडालेले पण परंपरेला माहीत असलेले, असे ५२. हक्क महाराला आहेत; पैकीं कांहीं खालीं देतों.

(१) उसाच्या फडाचा भाग (२) वेशीवरचे उतारे (३) होळी-वरचा नैवेद्य (४) बेंदराच्या दिवशीं धान्य (५) जनावराचीं कातडीं (६) हात शेकणे म्हणजे गुन्हाळाच्या चुलवणाखालीं जाळ घाल-ण्यावदल (७) घरटका (८) प्रेतासाठीं खडे खणण्यावदल पैसा (९) खळ्यावरचा दाणा (१०) पेवतळचा दाणा (११) चौरंगाव-रचे तांदूळ (१२) रखवालीसाठीं वहाणांचा जोड (१३) लग्नाची ओटीदक्षणा (१४) मलणीची ओटी (१५) नवरानवरीची ओंवा-ळणी (१६) मटेपडे (१७) आषाढीकार्तीकी प्रतिपदेस खेड्याभोवर्ती दोरा गुंडाळण्यावदल (१८) रानसोडवण म्हणजे पिकें कापून गंज करताना कणसे मिळावयाचीं (१९) लगीनटका इत्यादि.

वर अस्पृश्यांपैकीं बहुतेकांच्या शास्त्रीय व अशास्त्रीय कल्पना, तसेच ल्यांच्या चालीरीति व धंदे याविषयींची वाचनांत आलेली माहिती थोडक्यांत दिली आहे. ज्यांना ही पसंत अगर कबूल नसेल त्यांनीं ती मानू नये. चवकशीने अथवा अभ्यासाने 'खरी' असेल ती मिळवावी व तिची अधिक विश्वास्यता दाखवावी म्हणजे लोक-र्ताच जास्त मानू लागतील, हें उघड आहे, असो, या दिलेल्या हकी-कतीवरून काय अनुमाने निघतात तें आतां पाहूं.

वर निरनिराळ्या अस्पृश्य जारींतील आडनांवांपैकीं कांहीं नांवे मुद्दामच दिलीं आहेत. त्यांची मनोरंजकता त्यांच्या उप-युक्तेमुळे भासमान होते. त्या नांवांत कोंकणस्थ, देशस्थ, प्रभु, मराठे इत्यादि श्रेष्ठ जारींतील आडनांवांपैकीं किती तरी आढळतात. हीं नांवे लावणारे अस्पृश्य जर अनार्य तर तीं त्यांनीं कोठून आणिलीं? कांहीं नांवांच्या व्युत्पत्तीवरून तीं त्यांचीं मृळचींच होतीं या अनु-मानाला बाध येतो, कारण आयांच्या प्राचीन इतिहासांतील कित्येक

नांवांचीं तीं विकृत रूपें आहेत हैं इतिहासज्ञांस सांगणे नकोच. मग तीं जर त्यांची मूळचीं नव्हेत तर तीं त्यांनीं विजेत्या आर्यकद्गुन घेतलीं असावीत असा तर्के आपोआप होतो. आर्यांचा लोट जों जों देशभर पसरू लागला तों तों द्रविडवंशीय असोत अगर त्यांच्याहि पूर्वींचे असोत, मूळचे लोक हतप्रभ होऊ लागले. वसाहतखोर लोक मूळच्या मालकांना गचांडी देतांना सध्या जेसे सर्वत्र दिसून येते तसेच तेव्हां झाले असले पाहिजे. आपल्या गुणांच्या बळावर पद्धिल्या माणसांकद्गुन त्यांच्या जमिनी या नवीनांनी हिसकून घेतल्या आणि समतेवर हक्क कर्वाहि न सांगतील इतक्या वेतानें त्यांना आपल्या पदरीं नोकरीचाकरीस ठेवले. एकदां धनी असलेल्या पण आतां नोकरीचे दास्य पत्करलेल्या लोकांना लवकरच नांमांतर करावे लागले. जो ज्याच्या शेतवाढीवर नोकरीस राहिला त्याच्याच नांवानें विकूं लागला. वास्तविक पाहतां हैं केवळ अनुमान आहे. पण तें करावयास मार्गील लेखांत महार शब्दास जे पर्याय शब्द दिले आहेत त्यांवरून आधार मिळतो. महारांना 'भूमिपुत्र' अथवा 'धरणीचे पूत' अशीं नांवें आहेत, त्यावरून ते स्वतःस या भूमीचे औरस पुत्र समजतात हैं उघड आहे. 'मिराशी' या नांवावरून येथील जमिनीचा मूळ हक्क त्यांचा होता असा बोध होतो. 'थोरल्या धरचे' या नांवावरूनहि पुरातनत्वामुळे या भूमीवर वडील पणाने मालकी हक्क सांगणारे असा अर्थ सूचित होतो. एतावता काय कीं, त्याच्या जमिनी ओरवाढल्या जाण्याच्या आधीं तो येथील मालक होता. पण मालकाचा चाकर झाल्यावर त्याला नामशेषत्वहि उरले नाहीं, आणि त्याचे जिणे केवळ उपरे बनून आर्यांच्या कारभारांत कायमचें लोपून गेले.

आडनांवांवरून केवळ अनुमान काय म्हणून म्हणतां येते तें पाहिल्यावर त्यांच्या उत्पत्तिकथांवरून काय अनुमाने निघतात तीं पाहूं.

मार्गील हकीकतीवरून असे दिसून येईल कीं, रामोशाशिवाय इतर  
 सर्व अस्पृश्य आपल्या उत्पत्तीचा संबंध कसा ना कसा तरी शिवाच्या  
 नांवाशीं लावतात. कोणी म्हणतो, आम्ही विल्वदळांतील घेंवांतून  
 निघालों. दुसरा म्हणतो, शिवाच्या मस्तकावरील चंद्रापासून निघालों.  
 तिसरा म्हणतो, मी शिवाच्या आसपासचाच, पण गोहत्येचा गुन्हा हातून  
 वडला त्यामुळे मांगपणा अगर महारपणा जन्माला लागला; वाकी मी  
 त्याच्या भोवताळच्यापैकींच. आणखी एकाचे म्हणणे कीं, आम्ही शिवाच्या  
 परम भक्तपासून उत्पन्न झालों. एकंदरीने काय कीं या सर्व कथांतून  
 आपला संबंध शिवाशीं लावण्याची त्यांची बुद्धि स्पष्ट दगोचर होते.  
 ही गोष्ट खरेखरच फार आशाजनक आहे. जे लोक शिवाशीं आपला  
 संबंध जडविष्णुच्या कांमी इतकी आतुरता दाखवितात ते अति  
 प्राचीन काळीं केवळ शिवालाच आपले मुख्य दैवत मानीत असतील  
 अशी कल्पना यावरून मनांत येते. आतां आर्यपूर्व काळांत येथील  
 लोकांचे काय व्याप होते; त्याच्या भाषा, व्यवहार, राज्यपद्धति,  
 उदरभरणाचीं साधने कर्शी होतीं; ते कोणाला देव मानीत; वाहेरून  
 आलेल्या शूर तेजस्वी व रूपसुंदर अशा आयना आपल्यांत  
 समाविष्ट करून घेण्याचा वंकूब त्यांच्या अंगी कांही बाबरींन तरी  
 होता कीं नाहीं इत्यादि वार्षीसंबंधाने इतिहास निश्चयाने असे कंहीच  
 सांगत नसल्यामुळे या दोन विषम संस्कृतीचा परस्परसान्निध्यांत  
 संख्यसंबंध आणि क्रणानुवंध कितपत झाला यासंबंधाने हमखास  
 असे विधान करणे थोडे धाडसाचे वाटेल. पण विसृतीच्या या  
 दाट जंगलाच्या झालरीवर शोधकांनी जो साधारण का होईना पण  
 उजेड पाडला आहे त्याच्या आश्रयाने आंत जाण्याला पुसट  
 पुसट पाऊलवाटा दिसतात. त्यांवरून जावयाचे 'हटले तर तत्का-  
 लीन अनार्य प्रजेत शिवाला दैवत मानण्याची बुद्धि असावी असे  
 अनुमान करावेस वाटते. 'जसे भक्त तसे त्यांचे देव' या म्हणी-

तील स्वारस्य येथे चांगले प्रत्ययास येऊन लोकांवरून दैवतांविषयीं अनुमान करण्यांत चूक होणार नाहींसे वाटते. रामायणमहाभारतादि प्रथांत या दोन लोकांच्या एकमेवांशीं ज्ञालेल्या चकमकींचीं जीं कथांतर्गत वर्णने आहेत त्यावरून अनायांचीं स्वरूपे, त्यांच्या प्रवृत्ति याविषयीं वरीच माहिती मिळते व तीवरून पाहतां भक्त व दैवत यांच्यांतील ताळमेळ अनुमानप्रवर्तक होतो.

शिवाचें ध्यान व परिवार हीं मोठीं बोधक आहेत. त्याच्या गळ्यांत 'नररुंडमाला' आहे आणि त्याच्याभोवतीं 'भूत-पिशाच्च' इत्यादींचा मेळा आहे. विशाल नेत्र, गोरापान रंग, उंच नाक आणि बुद्धिवैभव इत्यादींनीं युक्त अशा आपल्या रूपाशीं मूळच्या लोकांचीं रूपडीं तोलून पाहून स्वतःला 'नर' शब्दानें व तदित-रांना 'वा-नर' म्हणजे 'कदाचित माणूस' शब्दानें आयींनीं संबोधिले असावे. विजेत्या रूपसंपन्नांनीं जित अशा रूपहीनांना तिरस्कारव्यंजक नावे द्यावीत हें साहजिक आहे. मग त्या जितांच्या अंगीं कांहीं चांगले गुण असोत वा नसोत. आतां या 'नरां' नीं चोहाकडे कवजा घेण्याचे काम सुरू केल्यावर प्रत्येक ठिकाणीं त्यांना कांपराने खणण्यासारखी मऊ जर्मान सांपडली असेल असें नाहीं. कितीहि असंस्कृत असले तरी या 'भूतपिशाच्चवानरांच्या' अंगीं झगडण्याचे सामर्थ्य असलेंच पाहिजे. आणि म्हणून त्यांनीं आपल्या शत्रूंच्या घोर कत्तली करून विजयोत्साहाचें चिन्ह म्हणून 'नरां' च्या मुंडक्यांची माळ आपल्या दैवताला वाहिली असेल अगर त्यांच्या पुढाऱ्याने आपल्या गळ्यात बेहोष आनंदाच्या भरांत ती घालून नृत्य केलें असेल. उपन्या उपटसुंभांची दाणादाण करणारा असा हा पुढारी त्यांना प्रिय अथवा दैवतसम वाटावा यांत काय नवल? शत्रूंच्या मुंडक्यांचे बुरुज वांधणे आणि त्यांचीं उडविलेलीं ढोकीं भात्यावरून मिरविणे हे आधुनिक इतिहासांतील प्रकार वाचले

म्हणजे तितक्या भूतकाळीं शत्रूंच्या रुंडमाला धारण करण्याची हौस  
 शूरांना असेल यांत शंका नाहीं. हा प्रकार इतका झाला कीं, नररुंडमाला ही शिवाची निशाणी  
 झाली. त्याचा वेष तर डोंगरी तिरंदाजीला अनुरूप आहे. वाघ, सिंह व हत्ती अशा हिंसा अथवा धिप्पाड पश्चना सहज गारद  
 करून त्यांची विशाळ व उबदार चामडीं म्हणजे 'चर्म' त्याने  
 आपल्या पुष्ट बाहूंवर टाकून दिलीं आहेत. त्याच्या भक्तमंडळाचा  
 म्होरक्या अथवा त्याचा पट्टशिष्य म्हणजे आर्यांचा कट्टा दुष्मन् जो  
 रावण तो होय. त्याचें या भक्तावरील प्रेम पुराणप्रसिद्ध आहे. संता-  
 पाच्या भरांत शिवानें आपला लिंगच्छेद करून सरोवरांत दडी मार-  
 स्यावर आपल्या दैवताची उरलेली खूण या पराक्रमी भक्तानें जपून  
 ठेवण्यासाठीं आपल्या दक्षिण दिशेकडील घराकडे नेली आणि  
 त्याची पूजा मनोभावे सुरु केली. ही पूजा दक्षिणभागाला सर्वत्र  
 पसरली आणि लिंगपूजा आर्यांनी अनार्यापासून घेतली हा तर विद्वा-  
 नांचा सिद्धांत आहे ! युरोपियन वसाहतवाल्यांच्या कदाचित् उघड्या  
 झालेल्या मजेदार तांबूस वर्णाच्या मनगटाकडे पाहून काळ्या रानटी  
 खिया एकमेर्हीकडे साश्रव्य पाहूं लागल्या हें वाचले म्हणजे, दुर्देवा-  
 मुळे रानावनांत भटकावे लागलेल्या भीमाचें आणि रामाचें तें  
 नयनमनोहर आणि शिवाय राजतेजाने झळकणारे रूप पाहून  
 हिंडिंवा आणि शूर्पणखा या रानटी खियांना अभिलाषबुद्धि उत्पन्न  
 व्हावी हें साहजिक दिसते. पण अनार्य खियांना जसा आर्य  
 पुरुषांचा तसा अनार्य पुरुषांना आर्य खियांचा मोह पडत असला  
 पाहिजे. दुर्वलांना केवळ इच्छा करण्यापलीकडे कांहींच करता येत  
 नसेल; पण रावणासारखे जे जाडे पराक्रमी त्यांनी ठिकठिकाणच्या  
 सुंदर खिया आपल्या अंतःपुरांत सामील केल्या. हे रावणासारख्या  
 धोटिंगण भक्ताला सहजच शोभले. पण शिव हा भक्तोपक्षां अधिक

गुणाद्य असेल आणि हिमालयाच्या आसपासच्या वस्तीनें गौरवर्णहि असेल. त्याला हिमालयांतील आर्य दक्षाची कन्या पार्वती भाळली. शिव असेल गुणी, विनविशोभित; पण म्हणून आर्य दक्षाला हें कसें आवडावें ? हाबसाणाचा राजा उत्तरेकडे राहून कांहीं उजळला म्हणून त्याला भाळलेली आपली पोर जर्मन सम्राट् काय जवळ करील ? दक्षानें पार्वतीला माहेरसुद्धां दूर केले. लग्नकार्यातसुद्धा॒ तो तिळा मूळ धाडीना, जामातांना निमंत्रण तर दूरच राहिले. फुणकारा लागलेल्या स्वाभिमानानें शिव वेढावून गेला आणि त्यानें दक्षाच्या यज्ञाचा विघ्वंस केला. अनार्य लोकांनी आर्याच्या यज्ञावर नजर घरखून त्यांचा विघ्वंस केल्याच्या तक्रारीं ब्राह्मणांनी आपल्या राजकडे नेव्याच्या कथा पुराणभर पसरल्या आहेत. यज्ञविघ्वंस ही खण्खणित खूण शिवस्वरूप यथार्थ दाखविते. शिवाचे मुख्य शत्रु म्हणजे काम आणि क्रोध. भक्तराजाच्या ठिकाणीं त्याच गोष्टीचें वास्तव्य. क्रोध असा अनावर कीं, एकदां सेवा चुकली कीं अरिष्ट ओढवावयाचें ! आणि कामाविषयीं तर लिहावयासच नको. शेवटीं चिकू वापाचा मुलगा उघळ्या निधावा त्याप्रमाणे बापाचा हा कैफी लंपटपणा पाहून वडील मुलानें शिसारी खाण्डी आणि 'मला जी खी पाहील तीं सप्तजन्मीं विधवा होईल' असा शाप उच्चारून तो भुईआड तोड करून राहिला ! वरील प्रवृत्तीचा इतका गडद रंग मनाला असणे हे मनाच्या उंचीचें मापक असते. अनार्यांनी आपला देव असाच रंगविला.

पण हें कसेहि असलें तरी शिव म्हणजे 'नरां'ना मोठ्या वच-कांत ठेवणारा अनार्यपक्षपाती होता यांत शंका नाहीं. दोन प्रकारचे लोक शेजारीं शेजारीं आल्यावर आणि कोणीच कायमचा नष्ट होण्या-सारखा नाहीं हें ठरल्यावर पहिल्या वैरभावाचा जोर नरम पडूळ लागडा; आणि एकमेकांशिवाय गळ्यंतर नाहीं असे गष्टीय संसारात

दिसूं लागले. अर्थात् देवघेवीशिवाय शेजारधर्म कर्थीहि संभवत नस्या  
 मुळे ती सुरुं झाली, सामान्य लोकांनी लिंगपूजा कर्त्तव्य-  
 करून पतकरली अणि वेदांतील रुद्रकल्पना शिवाशीं संलग्न वर-  
 ष्यांत आली. ही देवघेव इतकी झाली कीं, शिव भोठा कीं विष्णु  
 भोठा असेहि तंडण सुरु झाले ! पण सर्व उदात्त कल्पना एक  
 ठिकाणीच भेटतात ही अत्यंत विशाल तत्वभावना रुढ होऊन  
 तोही तंटा मिटला. पण इतके झाले तरी शिवाची संहारबुद्धि नरांच्या  
 मनांत रुतून वसली होती तीमुळे शेवटीं प्रलयाचें आणि सहारकांचे  
 काम त्रयीपैकीं महेशाकडे राहिले. शिवालाहि आर्यकुलोद्वव राम-  
 चंद्रांच्या चरिताने शांति प्राप्त झाली आणि लोकांनीहि शिवस्वरूप  
 सर्वत्र पूजनीय मानले, ते इतके कीं अज अवध्या भरतखंडांत  
 यात्रेचें आदिस्थान जी काशी त्या ठिकाणीं शिवाचें लिंग आहे.  
 उंच उंच टेकड्यांवर शिवाचीं लिंगे स्थापन करून हिंदु लोक  
 त्यांची पूजा आज सहस्रावधि वर्षे करीत आहेत. सर्व पुराणकथांचा  
 आणि तत्सम वाड्यमाचा निर्झर शिवांच्या निर्मल वाणीत्वन उमटला  
 आहे. आणि औदार्य, धीरोदात्तता, गांभीर्य, कळजुता इत्यादि गुणांचे  
 निवासस्थान म्हणून त्याची आराधना सर्वत्र होत आहे. अनायांचा  
 देवतेचा आर्यावर हा केवदा विजय ! उभय लोकांच्या धार्मिक  
 कल्पनांच्या दोरकाचा ग्रंथी म्हणजेच हे शिवलिंग होय. वाहेंच्या  
 जड संसारांत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणेच या अवश्य आणि केवळ  
 कल्पनागम्य मुलखांत आर्यांनी आणि अनायांनी हातांत हात घातले  
 व शेजारधर्म कायमचा पतकरला. आपण हिंदु लोक धर्मकल्पनांत  
 अथवा देवताकल्पनांत अत्याग्रहखोर नाहीं. आपल्या अंगीं संग्रह-  
 क्षमता फार आहे. भूतकालाकडे तोंड करून कालाची ही विशाल  
 नदी पाहिली म्हणजे तिला शेकडों वाकणे दिसतात. पिराची पूजा  
 घेतली, राम रहिम एक असा उपदेश केला, बुद्धाला अवतार

ठरविले, आहिंसा घरांत घेतली, नागपूजा स्वीकारली, लिंगपूजा मानली असे परत जातां जातां वर सांगितलेल्या विस्मृतीच्या अरण्यांत काळजनदीच्या कांठीं शिवमंदिरांत ल्याच्याच साक्षानें आर्य व अनार्य यांची दिलजमाई होतांना दिसलीं. हरिभक्तांनी या लोकांना वर ओढले. त्याच्या आधी रामानुजासारख्यांनी देवळाची द्वारे ल्यांना खुली केलीं, व त्याहि मार्गे शिवपूजा उभयतांनी मानून एकीचें बीज घातलें; असा हा अव्यंत मंगल प्रसंग आहे. तो मनांत कल्पून त्यावर वाढमयाचा मोहोर किर्ताहि वाहिला तरी पुरा पडणार नाही असें त्याचें महत्व आहे.

उभय लोकांना समानाविष्टान काय असेल तें शोधावें हें माझे मनोगत चाणाक्षांना सहज दिसण्यासारखें आहे. या बाबतीत राचिंतामणराव वैद्यांच्या उपसंहारांतील १२ व्या प्रकरणांपैकीं शिव व विष्णु हा भाग अवश्य वाचावा. आम्ही त्यांचा शिव घेतला व आमचा विष्णु-विठु विठोबा त्यांना, अर्धवट का होईना, दिला अशी ही देवघेव आहे.

आतां उरल्यासुरल्या शंका-कुदांकांना उत्तरे देऊन उपसंहारभूत चार विचार लिहून आटपते घेतों.

पुष्कल्यांना असें वाटतें कीं, ‘हे अस्पृश्यतानिवारणाचें खेकटें आपण होऊन तुम्ही कां पिकवीत वसता ?’ याला दोन उत्तरे आहेत. एक-केवळ आम्ही पिकवितो हें खोटें आहे. पिकविले असतें तरी वहावेचेंच काम झालें असतें; पण खुद अस्पृश्यांना आपली हीन स्थिति कळत नाही असें आक्षेपकांना वाटतें काय ? स्वतः ते ओरडत उठलेच आहेत. दुसरे असें कीं, ते उठत नसले आणि आम्ही आहों तेच वरे आहों असें जरी ल्यांना वाटत आहेसे मानलें तरीसुद्धां आम्ही ल्यांना आपण होऊन उठविले पाहिजे. कारण असले मनोदौर्बल्य राष्ट्राच्या नवीकरणाच्या आड येईल. ल्यांना

स्वाभिमान शिकविलाच पाहिजे. पुष्टकळ गांव-पुढाऱ्यांच्या पुढें या विषयाचा पाढा वाचला म्हणजे ते उद्घारतात, ‘खरें आहे, पण समाज तयार नाहीं.’ समाजाच्या ब्रिततयारीवर सगळा डाव कोलवून देणे मोठे सोयीचे असते. पण त्यांनी इतकेच ध्यानांत ध्यावें कीं, हा मुद्दा राजकीय चलवळीच्या वेळीं आपण पुढें आणतो का, आणि एखाद्यानें आणला तर त्याची संभावना आपण कशी काय करतो? तयारी नाहीं असा वहीम असला तर आपण तयारीच्या मांगे लागतो. तसेच येथे. आपल्याला ‘खरें आहे’ असें वाटत असल्यास समाजाला ती शिकवण सुरू करावी. नाहीं तर समाजाने म्हणावें, पुढारी बोलत नाहींत आणि पुढाऱ्यांनी म्हणावें, समाज तयार नाही. म्हणजे या चक्रांतून सुटावयासच नको. कोणी म्हणतात ‘हे लोक मोठे घाणेरडे असतात. जवळ कसे करावेत?’ येथेहि वरचेच चक्र लागू आहे. दूर ठेवले म्हणून घाणेरे का घाणेरे म्हणून दूर ठेवले? जरा चार माणसांत ध्या आणि मग बघा तसेच घाणेरडे राहतात का? ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे कीं, त्यांच्यांतील प्रतिष्ठित माणसे चांगऱ्या संगर्हात खात्रीने अधिक स्वच्छ होतात. कोणाची अशी तकार आहे कीं, हे लोक, म्हणजे त्यांच्यांतले बोलके, भारी शिव्या देतात. होय, हें खरें आहे. पण असे ध्यानांत ध्यावयास पाहिजे कीं, त्यांच्या स्थितींत आपण असतों तर कसे काय केले असते? चाकावर बांधले जाऊन फटके वसत असलेल्या एका कैद्याचें किंचाळणे ऐकून शेजारी उभे राहिलेले एक सतार-मास्तर म्हणाले, ‘बाबा, तुझे हाल कबूल आहेत. पण तुझे किंचाळणे मोठे कर्कश लागते’ तसाच हा प्रकार आहे. असे वाटते कीं, हालांतून काढप्याच्या कामाला आपण लागले तर त्यांच्या शिव्या बंद होतील, कारण त्यांना तितपत कळते, निदान कळावें. असो. कोणा तात्विकांचा युक्तिवाद असा आहे कीं, यांना राष्ट्रीय चल-

चलीत गोवून टाकावेत म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न आपोआपच  
 सुटेल. या कोटीवर मागे एके ठिकाणी उत्तर आले आहे, पण  
 नवीन हवेच असलेले तर वर्कन्या शब्दांनी अस्पृश्याला असें म्हणतां  
 येईल की, आमच्या मनांत जर दंशप्राणि उत्पन्न करावयाचां असेल  
 तर आमचा देश अगेदर प्रतियोग्य झाला पाहिजे. स्वदंशप्रम  
 उत्पन्न होण्यासारखी स्थिति अस्पृश्यांच्या बाबतीत अजून नाही, ही  
 गोष्ट नाकारतां येणार नाही. त्यांच्या दैन्याचें वर्णन केले म्हणजे  
 कोणी म्हणतात की, कित्येक वरिष्ठ लोकांपेक्षां त्यांची सांपत्तिक  
 स्थिति चांगली आहे. असें असेल तर 'इतपत चांगल्या माणसांना  
 सुद्धां दूर ठेवणे सामाजिक दृष्ट्या परदतेना' असें परत विच-  
 रतां येण्यासारखे आहे. कोणी कोणी त्यांना 'साहेबाच्या बशा  
 चाटणार' म्हणून हेटाळतात. हे तर जखमेत मीट भरण्यासारखे  
 निर्दिशपणाचे आहे. पांठ प्रत्येकाला आहे, आणि त्याची खलगी  
 भरण्यास ठीं जिवाची काय कुतरओढ होत आहे ती वर्गाल आक्षं-  
 पकाच्या यांटणीला आली नाही असें दिसते. 'हे लोक सरका-  
 रशी मिसळतात' म्हणून कोणाचा घुस्ता आहे. याला उत्तम  
 तोडगा म्हणजे त्यांना आपल्यांत देणे येवदाच आहे. 'ते अमुक  
 एक प्रकारच्या पिसाटांची भाषणे चविष्टपणाने ऐकतात' असाहि  
 आरंप आहे. यावर इतकेच म्हणतां येईल की, तुमचीहि भाषणे  
 त्यांना तेकवा, ते माणसांतून उठलेले नाहीत, सद्विचार कानीं पड-  
 ल्यास त्यांना ते आवडत नाहीं असें मानणे चूक आहे, त्यांची  
 आणि तुमची कधीच गांठ पडत नाहीं. अर्थात् ज्यांची पडते त्यांचे  
 ते ऐकतात. मी तुझ्याशीं बोलणार नाहीं आणि तुझ्याशीं कोणी  
 बोलला तर मला कसेसे वाटेल असें म्हणून कसें चालेले? तात्पर्य  
 काय की, अशी उडवाउडव वरून चालावयाचे नाहीं. ज्याला

ज्याला राष्ट्रहिताची आणि धर्मकल्पनेची जाणीव असेल त्याने जबाबदारीने या प्रश्नाचा विचार करावा आणि अस्पृश्यता काढावी.

अस्पृश्यांना आमच्या धर्मात खसखशीतपणे अंतर्भूत केले पाहिजे. डॉ. कुर्तेकोटी यांनी गेल्या दोन हिंदुधर्मपरिषदांत जे यश संपादिले आहे ते उमेदकारक आहे. ठराव पास झाले, पण आतां पुढील विनंति ही की, या ठरावाला अनुरूप उपदेश करणारे प्रचारक श्रीनीं चोहोंकडे धाडले पाहिजेत. हक्क दिल्याच्या गौरवांत परिस्थितीचा पेंच ओळखत्याचे श्रेय आहे, पण त्याप्रमाणे घडवून आणण्यासाठी आपण होऊन यत्न केल्याने ती गोष्ट धर्मासाठी मनापासून पाहिजे असा अर्थ होईल. 'तुम्ही जन्माने नाच आहांत' हा उपदेश बंद करण्याचे आज्ञापत्र श्रीनीं काढले पाहिजे. या सर्व कामांतील अवघडपणा माहीत असून सुझां श्रीन्या कर्तवगारीकडे पाहून ते त्यांजपुढे मांडावेसे वाटते. तसेच भागवत-धर्मियांनी आपली कोडाळी फोडली पाहिजेत, व खरोखरीची धार्मिक उदारबुद्धि दाखविली पाहिजे. या बाबतीत त्यांच्याइतका अधिकार आज दुसऱ्या कोणालाहि नाही. औदार्यात भागवतांच्यावर सरशी आजपर्यंत कोणी केली आहे? शेवांनी एक सुप्रसिद्ध शिवाचे देवालय व भागवतांनी पंदरीचे देवालय कायम करून तेथे या लोकांना दर्शनासाठी तरी आज आंत घ्यावे. ऐक्यवर्धनाला या ठिकाणासारखी अत्यंत पवित्र जागा दुसरी कोणती कल्पितां येईल? निराळी देवळे बांधव्याची कल्पना पुष्कळ दिवसांची आहे, पण त्रैवर्णिकांच्या धर्म-बुद्धीवर अजून इतपत विश्वास आहे की, ते अजून औदार्य स्वीकारतील. असें वाटते. नुसत्या शंकराचार्याच्या आज्ञापत्राला कोण विचारतो? हे युग एकाने बोलून सगळ्यांनी ऐकावयाचे असें नाही. सगळ्यांनी बोलावयाचे आहे. सर्वांनी पाठिंगा दिला तर आचार्यांचे काम सुकर होईल. निराळे देवालय बांधणे म्हणजे त्रैवर्णिकांच्या हड्डाचे स्मारकच

होणार ! म्हणून पुनः त्यांच्या धर्मबुद्धीला भीड घालावीशी वाटते. आधींच धर्म पुरेसा विदीर्ण झालेला नाहीं काय कीं त्याची आणखी ओढाओढ करावी ? इतक्यानेहि भागेना तर मग बारा वाटा मोकळ्या आहेतच; जे झेपेल तें करण्यांत येईल. 'देऊळ, धर्म' असे शब्द बोलले म्हणजे सुशिक्षित, उघड किंवा ज्ञांकून, तिरस्कारानें हंसतो. पण असव्या लोकांचा एक अगदीं पातळ पापुद्रा आहे. खरा विराट समाज पंढरपूर, आळंदी अशा ठिकाणीं जमतो. तेथील अधिकाऱ्यांनी हा प्रश्न सोडविला म्हणजे समाजानें सोडविला असा अर्थ होईल. सुशिक्षित काय बेफिकीर आहे. महार देवळांत आला काय किंवा न आला काय तो ही गोष्ट तितपतच मानतो, म्हणून ज्यांना त्या स्थलांचे महत्त्व आहे त्यांनी हा प्रश्न सोडविला म्हणजे तो सुटला असा अर्थ होईल.

अस्पृश्यांना इतकेंच सांगावयाचें कीं, समाजापासून आधींच असलेले अंतर ज्या ज्या कृत्यांनी जास्त होईल तीं तीं होतां होईतो त्यांच्या हातून न झालेली वरीं. इतर कोणत्याहि आश्रयाच्या अभावी त्यांनी सरकारच्या पदरीं जाऊन पडावें हें अगदीं साहजिक आहे. पण तेथें असतांना सुद्धां आपल्याला स्वतःच्या समाजांतच चिरकाल नांदावयाचें आहे हें त्यांनी विसरतां उपयोगीं नाहीं साहेब काय आज आहे उद्यां नाहीं; या काळाच्या उलथापालर्थींत असा प्रकार केव्हांना केव्हां ठेवलेलाच आहे. तसेच स्वराज्यार्थ होत असलेल्या क्षगङ्घाचा फायदा त्यांना निश्चयानें होणार आहे. त्यांनी जागरूकता मात्र अखेड ठेवली पाहिजे. अस्पृश्यांचें हितच जर सरकारास साधावयाचें असतें तर निदान चांभारांना आणि मांगांना त्याच्या विद्या आधुनिक पद्धतीनें शिकवून परदेशी जात असलेला कोळ्यवधि खजिना त्यांच्या वरांत घालतां आला असता. पण तो सर्व पैसा युरोपीय मांगा-

चांभारांच्या घरी जात आहे. असो. देवळांत जबरदस्तीनें शिरण्याचा मोह त्यांनी आवरला पाहिजे. येथे कांहीं शक्तीचें प्रदर्शन नाहीं. जबरीनें गेलांत तर तें स्थल अपवित्र झालेसें समजून इतर लोक तेथें जाण्याचें बंद करतील, किंवा तुम्हाला बाहेर काढून पुनः शुद्धि-संस्करणे करतील; म्हणजे काय कीं, तुम्ही पुनः दूरच्या दूरच. पण ‘आम्हांला आंत ध्या’ हा लकडा मात्र निकर्डीनें लवतां येईल तितका लावावा. कारण ही मागणीच अशी आहे कीं, न देणारा मनच्या मनांत सारखा ओशाळा राहील. अस्पृश्यांचीं नांवे शिवी-वाचक झालीं आहेत. तीं त्या अर्थानें समाजानें अतःपर उपयोजू नयेत. पण अस्पृश्यांनींही आपल्या सत्प्रवृत्तीनें व गोड वाणीनें समाजाच्या या प्रयत्नाला मदत केली पाहिजे. एखाद्याला अमुक एक गोष्ट तूं कर म्हणून पुनः पुनः सांगितलें तर कार्यातीचे उदात्तपणा आव्हान त्याच्या उदार भावनांना पोंचून तो तें कार्य करूं लागेल; पण हें जसें एक प्रेरक कारण होतें तसें तूं न करशील तर पेंचांत सांपडशील’ असें त्याला पटवून देणे हेहि एक दुसरें कारण होते. अस्पृश्यतरांना एक पेंच पडणार आहे. यापुढे सगळे राज्य संख्येवर रचले जाणार आहे. ज्या ज्या मानानें संख्येचे बळ एखाद्या समाजाचे जास्त त्या त्या मानानें राज्यशकट हांक-ण्यत्चा अधिकार त्याला जास्त असें होणार आहे. या दृष्टीने वाचकांनी एकंदर जातीच्या संख्येचे आंकडे नीट ध्यानांत ध्यावे. आपल्या प्रांताला ३ २॥। लक्ष मराठा आहे, २ ४॥। लक्ष कुणवी, २० लक्ष कोळी, १ ४॥। लक्ष महार ३ लक्षांवर्त्ताभार, २॥। लक्ष मांग, १८४ हजार बेरड, १०२ हजार वडार, ९३ हजार भंगी, ९१ हजार कातकरी अशी प्रजा आहे. नुसता धनगर जवळपास ८॥। लक्ष आहे. ब्राह्मण १०६७ हजार असून कोंकणस्थ अवघा ११० हजार आहे! पारऱ-पेक्षां कातकरी जास्त आणि रामोशी सारस्वतांपेक्षां थोड्याशा हजारानीं

कर्मी. कोंकणस्थांना राज्यसूत्रे कित्येक वर्षे ज्या कारणांनी चालविता आली त्याच कारणांनी साहेब राज्य करतो. प्रजा अजाण आहे. त्या सर्वांना उठविले पाहिजे. हा भिन्न भिन्न लोकांचा रगाडा एकराष्ट्र कसा करता येईल ? प्रस्तुत फक्त अस्पृश्यांवरच दृष्टि ठेवून विचार करतव्य आहे. लोकांचे एकीकरण, भौगोलिक हितैक्य, संस्कृतीचा समानपणा, रक्तसंबंध, आणि परस्परावलंबन यांनी संभवते. अस्पृश्यांशी स्पृश्यांचे भौगोलिक हितैक्य आहे. हिंदुस्थानांत फार जाति आहेत; पण त्यांची वांटणी, आँस्ट्रियांनव्या भिन्न भिन्न जातींच्या वांटणीप्रमाणे प्रांतवार न होतां, म्हणजे आसामांत सगळे ब्राह्मण, मद्रासेकडे सगळे घड, अशी न होतां, प्रत्येक गांवांत हरजातीचे लोक आहेत असें दिसेल. त्या सर्वांचा मिळून एक गांव होत अस-स्याकारणांने अगदीं शेवटपर्यंत वस्तीच्या दृष्टीने हितैक्य आहेसें दिसेल. ही आशेला जागा आहे. सांस्कृतिक दृष्ट्या पाहतां, भाषा बहंशीं एक आहे, वाढमय कांहीसे त्यांनी उचलले आहे. पूर्वपी-ठिका मात्र त्यांच्या आपल्या एक नाहींत. पण त्यांचा अंतर्भुव समाजाच्या जुळणींत सांपत्तिक दृष्ट्या झालेला असून, धर्मांत भागवत संप्रदाय ही सामान्य भूमिका उभयतांना आहे. रक्तसंबंधाने एकी होणे संभवनीय नाहीं. शेवटीं परस्परावलंबनाने घडणारी एकी शिळ्ह्यक उरते. ही संवय आधींपासून आहे. रक्तसंबंधाची एकी जर संभवत नाहीं तर शेवटच्या इलाजाचा अवलंब जोरानें केला पाहिजे. आम्ही तुम्हाला हवे आहोत, तुम्ही आम्हांला हवे आहांत हा भाव बळाला लाचला पाहिजे. सुशिक्षितांनी अस्पृश्यांच्या हरतन्हेने उपयोगी पडावे. नवीन गोष्ट सुरु करावयाची म्हटली म्हणजे आपण झुळू लोकांसारखे म्हणजे असंस्कृतांसारखे करूं लागतो. परकीयांनी सांगितलेली साधने उचलतो. तसें न करतां गंजलेलीं हत्यारे पाजल्यावर्तीं व अस्पृश्यांना शिक्षण द्यावे. तुसल्या साक्षरतेवर थांबू

नये. सद्विचार ऐकवावा व चांगल्या वाचनाची गोडी लावावी दुसरे, युरोपियन संस्कृतीचा उडलेला बोजवारा झाडून सर्व प्रजांच्या कानीं घालावा. पण यांत देशभिमानाचें वेढे वारें नसावें. अभ्यास आणि निश्चितपणा असावा. तिसरे, त्यांच्या स्वभावाचें दैन्य काढावें. तु जन्मानें नीच आहेस असें सांगू नये. त्यानें माणूस दिनावतें, मान ताठर करून वर पाहू शकत नाहीं. साहेबांचें दास्य करणाराचा तो दास बनतो, मग परक्यापुढे स्वाभिमानानें मान तो कशी उंचावील ? आपले धर्मज्ञान त्याला वावें, आपल्या संस्कृतीत त्याला मिसळून घेऊन तिचा अभिमानी म्हणून रक्षिता बनवावा. ज्याला गमविष्ण्यासारखें कांहीच नसर्ते तो पुष्कलदां नवीन मतांना लवकर वश होतो. विपरीत मर्ते परदीपांत चाढू आहेत इकडे काळजीपूर्वक लक्ष पाहिजे. चौथें, धंद्याचा बोज वाढवावा. त्याला इतर सर्व बाबतींत मोठेपणा इतरांइतका दिला तर त्यानें धंद्याची लाज वाळगू नये. मग तुम्ही त्यांना त्याच घाणेरड्या धंद्यांत ठेवू इच्छितां असा आपल्यावर कारण नसतां आरोप येईल, अशी सूचना या ठिकाणी आपलगाला यश चिंतणारा करील हें खरें आहे. पण भीति वाटते ती ही कीं, चढाओढीची झटापट सुरु झाली म्हणजे अधिक बुद्धिवान जाति व पैकेवाले अन्य जातीय, या माणसांनी अर्धवट टाकलेले धंदे भराभर पकडतील आणि हीं वापडीं मिळती भाकरीं गमावतील. ज्या महोरत्यादीनां जुना कोणताच धंदा उरला नाहीं, त्यांनी अर्थात् वाटेल तें करावें. असो. क्षत्रिय व ब्राह्मण कितीहि भांडले तरी पूर्वसंस्कृतीचे पाये उभयतांनी भरले असल्यामुळे एकी होईल म्हणून याहि बाबतींत अस्पृश्यांचा नवीन इतिहास व त्यांचें नवीन मन्वंतर सुरु होतांना स्पृश्यांनी त्यांना स्वकाय करून घेण्यासाठीं त्यांच्याशीं आपलीं नावें सलग करून ध्यावींत. त्यांना आतुरता उत्पन्न झाली आहे. थोडी असली तर लवकरच फार होईल. या

आतुरतेच्या प्रसंगी जो उपयोगी पडेल तो प्रेमाचा विषय होईल. हें उघड आहे. शेवटी, तो महदभाग्याचा प्रसंग केव्हांही अवतरो, त्यांना श्रीविठ्ठलस्वरूप दाखवावें व हा हिंदुस्थानचा राष्ट्रपुरुष सर्व सामर्थ्यानिशीं उभा करावा.”

माहिती पूर्ण व्हावी म्हणून या लोकांच्या वस्तीचे जिल्हावार आंकडे व इतर प्रमुख जातीचे आंकडे पुढे एकत्र दिले आहेत. आंकड्यावरून तौलनिक ज्ञान होऊन विषयाचें खरें महत्व ध्यानांत भरेल. ज्या वाचकांनी हा लेख वाचण्याचा अनुग्रह मजवर केला असेल त्यांचे स्वतःवर व अस्पृश्यांवर सुद्धां फारच उपकार ज्ञाले आहेत. माझीं कांहीं विधानें चुकाईचीं व अनुमानें धाडसार्चीं असण्याचा पूर्ण संभव आहे. तोल संभावण्याचा यत्न करून सुद्धां तो न राहिला असण्याचाही संभव आहे; कारण बोलूनचालून माझा ओढा अस्पृश्यांकडचा आहे. विद्वानांनी आणि विचारवंतांनी या विषयांत लक्ष घातले असतें तर मला माझे अज्ञान व विचाराचा कोतेपणा समाजापुढे पसरून मांडण्याचा प्रसंग चुकवितां आला असता. पण माझे म्हणणे ठाकूनठोकून नीट करण्याचा यत्न आतां कोणी ज्ञानी माणसांनी केला तर खन्या ज्ञानी विचारवंतांना बोलावयास लावल्याचें श्रेय मला लाभेल.

---

---

---

परिशिष्ट.

---

---

## परिशिष्ट १ ले.

मुंबई इलास्यांतील कांहीं जातीचे आंकडे पुस्तकांतील विवेचनासाठी खाली दिले आहेत. नवीन शिरगणतीचे आंकडे अद्याप मिळत नसल्यात. सन १९११ चेच आंकडे दिले आहेत.

जात.	एकंदरसंख्या.	जात.	एकंदर संख्या.	जात.	एकंदरसंख्या.	जात.	एकंदर संख्या.
बेरड	१८४८७१	ब्राह्मण	१०६७६८१	कोळी	२००६१२१	मराठा	३२७९४९६
भंडारी	१८३१३१	{ कोकणस्थ	११०७१२ }	कोकणी	७२६७८	रामोळी	५९९१४
भंगी (हलालखोर)	१३६९९	{ देशस्थ	२९६९२७ }	कुणाळी	२४८९२३०	वडार	१०२५६६
धनगर	८३७१२७	गौडसारखवत	७६४२९	लिंगायत	१३३९२४८	इंडियन लिस्टी	१७२६९८
भिल	४७९५०६	चांभार मोळी माचीगार	३०६४७८	महार होळिया घेड	१४४०९९२	गोवानीज	३११३७
मोई	६३७२२	कातकरी	९९३१९	मांग माडिग	२७४०३७	पारशी	८३५६५

## परिशिष्ट २ ले.

नंबर.	प्रांताचे नांव.	मांग.	महार.	चांभार.	रामोळी.	कुणाळी.	मराठा.	कायस्थ आणि पाताणे प्रभू.	ब्राह्मण.
१	मुंबई इलाखा.								१०४६०५७
२	सिंधसोहून संस्थानांसह.	२७३१११	१३८०७५	३०२४२८	५९९१४	२४९८२२१	३८७१०७३	३०४१३	
३	खालसा मुल्यक.	२२७६७	११३१७०	३१८५३	४१५६८	१६४८८२४	२६३०७४६	२५३८०	०११३४
४	मुंबई शहर.	४२४७	५७५४५	२१३०५	२६७	१४४५८	२३१९२४	७४४९	५३६५६
५	उत्तर भाग.	७६३	१५७४६२	४३८६७	२६८	३७५७६६	७७४७६	७४०२	१५१३५२
६	अहमदाबाद.	८५११८	२०८७४	१५६	९७२६६	१७११	नाहीत.	४०४७७	
७	भडोच.	१५२३१	१५२७	नाहीत.	१६१६५	११५७	नाहीत.	१०६७९	
८	खेडा.	१०८६५	१०६४२	नाहीत.	१०७८०५	१५१	नाहीत.	३०६९७	
९	पंचमाल.	६३७७	३२५९	८६७५	८	६६८३	४३०	नाहीत.	६०७६
१०	सुरत.	५५	२९७९१	४८७५	९	३६७५४	२६४५	नाहीत.	३८१६९
११	ठाणे.	७०८	४२७७०	५६९०	१५	१०८८९१	५१५२२	६८४०	२५१६४
१२	मध्यभाग.	१२८७८०	७२७०१३	१०५७४२	४८३९४	१५६७८	१५१०७०४	३९१०	२३५२८६
१३	अहमदनगर.	२६४९१	७१४७७	७१४७७	४३८५	१०६९८४	२६०७११	...	३४४६३
१४	पूर्व खानदेश.	९९८९	८७१५६	१५२०२	३१५	३२३२०३	२७४४१	...	३३१७२
१५	पश्चिम खानदेश.	२८३९	२८१६	५६५०	३०	८९४५६	१३५५२	...	१६१९५
१६	नाशीक.	७२६५	७८५१४	११३२४	९५१	२३०७९२	९६०८८	...	१८४५३
१७	पुणे.	२१५७६	८९५५९	१९६६४	५१२३४	१४९४९	३७०९९८	...	५५१०६
१८	सातारा.	२८४५८	९५६३९	१७९४५	२१२७७	४०४९४	५५७४३८	...	३६२२२
१९	सोलापूर.	३२९६२	७४११५	१८२८०	२१६२	६५०	१४४४६७	...	२८८७५
२०	दक्षिणभाग.	९३१०७	२५०८०	३७१३९	८३१	३५८०२२	७५०३७२	५१६३८	२६०८५०
२१	बेळगांव.	२००४६	५३२३३	७५७२	४७३	११७५	१८१७७०	...	२८६००
२२	विजापूर.	३६१४२	३६६८२	५४१७	३१	२	२२९९४	...	२५१३०
२३	धारवाड.	३४६१६	१३६३२	४०५०	५३	७७५	५०७७२	...	३१८०९
२४	कानडा.	३२४	८०५	१९८६	नाहीत.	२१४९	४८७५९	...	५३१५५
२५	कुलाबा.	५५७	४३६३०	६५५६	४१	४३३७५	१५६७६०	५२१७६	२२१७६
२६	रत्नागिरी.	२२	९४१०८	१२३४८	४१	३१०५४३	२८१३१७	...	६७६१०
२७	संस्थाने.	४८३०२	३८७६०१	१०५७५	१०३४६	८४४३१७	८४०३२७	५०३३	३४४१०३
२८	गुजराथी संस्थाने.	३२७	२२८७४०	६१३२१	नाहीत.	८४०८८	१७११	७४३	२५५००८
२९	खंबायत.	३८५९	१०२१	१०२१	नाहीत.	१०६५४	२७	...	२४११
३०	कच्छ.	१७०२०	७३१	१५०४१	नाहीत.	१५०४१	३१	...	२५२६५
३१	काठेवाड.	११३४९७	४२२२३	८०५७४	नाहीत.	४००५७४	११३	...	१६११५३
३२	महिकाठा.	१४५५३	७७६४	१११०७	नाहीत.	६११०७	३६	...	२४१३२
३३	पालनपूर.	३११४७	४५७७	१३४६४	नाहीत.	७३४६४	१३०	...	२१३१९
३४	रेवाकाठा.	५	१७०६४	४४६७	नाहीत.	३५३२७	३३६	...	१९६४०
३५	सुरत एजन्सी.	३२२	१६६०	४४६	नाहीत.	११५१२	२२१	...	३००८
३६	कॉकणी संस्थाने.	१०	१८५१	४१३२	२४	११०२७	१२१७२०	२१८१	१५६३६
३७	जंजिरा.	१०	७२४५	१८६४	नाहीत.	१७१४१	४१५	२१५३	१५८४
३८	जव्हार.	४६४	१८८	१८८	नाहीत.	१८८६	२७१	...	३५२
३९	सावंतवाडी.	१११४२	२०८०	२४	नाहीत.	११७३८२	...	१३६००	
४०	दक्षिणी संस्थाने.	५६५४	३७०४७	६६१७	५१४३४	१०४०४४४	१५६२	१८४७६	
४१	अकलकोट.	११०४०	१०४४९	१३८३	५६	नाहीत.	१२५४०	...	२८४९
४२	भोर.	५५२	१३५६३	१३९६	१६५	३८६५६	५३२८१	१५१६	५५५९
४३	खानदेश एजन्सी.	१३६३२	१०२१	५	नाहीत.	५१	१२	...	७४
४४	सातारा एजन्सी.	३०२०	१२९०९	१७५५	५५६४	४९६६	३९६६६	...	३९५२
४५	सुरगाणा.	४२	१८	२०	नाहीत.	७८११	४४५	...	४३
४६	कर्नाटकी संस्थाने.	४०३११	१०८५६९	२०५५५	३७०७	१३१८७७	४११८८२	५३९	६१०२३
४७	विजापूर एजन्सी.	३७३०	५४२८	२४३३	२३६	नाहीत.	१५४२०	...	४१०२
४८	कोल्हापूर.	१६४५७	७०५३३	१०७७६	११७०	१३४१८४	२७२४६७	...	२७४५३
४९	दक्षिण मराठी जहागिरी.	११०५३	३१९८६	७२३१	२३०१	५६७३३	१२२३५६६	...	२९४७८
५०	सावनूर.	६७१	२२	९५	नाहीत.	नाहीत.	४२९	...	६७०

विद्यमानमय—पुस्तक २ रु.

‘अहा हो अकबर,’ ‘कर्तव्य जागृति’

इस्यादि कादंबन्यांचे कर्ते

प्रो. ना. सी. फडके, एम्. ए.

कृत

## कुलगव्याची दांडी!

ही सामाजिक कादंबरी लवकरच प्रसिद्ध होईल.

८ आणे प्रवेश की भरून कायम प्राहक होणारांस  
पाऊणपट किमत.

से. वाढमय-विहार-मंडळ, पुणे.